SOBHA

Date: April 04, 2025

BSE Limited

Department of Corporate Services

PJ Towers, Dalal Street

Mumbai – 400 001

Scrip Code: 532784 & 890205

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No C/1, G Block

Bandra Kurla Complex

Mumbai – 400 051

Scrip Code: SOBHA & SOBHAPP

Dear Sir/Madam(s),

Sub: Newspaper Publication

Ref: Second Reminder-Cum-Forfeiture Notice to the shareholders of Partly Paid-up Equity Shares on which the First and Final Call money remains unpaid of Sobha Limited (the 'Company').

Pursuant to regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached the copy of the Newspaper Advertisement published by the Company on April 04, 2025, in **'Financial Express**', (English Newspaper), **'Prajavani**', (Kannada Newspaper) and **'Jansatta**', (Hindi Newspaper), with respect to Second Reminder-Cum-Forfeiture Notice to the holders of such Partly Paid-up Equity Shares (ISIN: IN9671H01013) on which the First and Final Call money remains unpaid of the Company.

We request you to take the information on record.

Yours sincerely,

FOR SOBHA LIMITED

Bijan Kumar Dash Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS 17222

WHIRLPOOL OF INDIA LIMITED

Whirlpool CIN No: L29191PN1960PLC020063 Regd. Office: Plot No. A-4 MIDC, Ranjangaon, Taluka- Shirur, Distt.- Pune - 412220, Maharashtra Corporate Office: Plot 40 Sector 44, Gurugram - 122002, Haryana Website: www.whirlpoolindia.com, Email: investor_contact@whirlpool.com PUBLIC NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the undermentioned Share Certificates have been reported lost/misplaced and the registered holders thereof/claimants thereto have requested to the Company for issuance of Duplicate Share Certificate(s) in lieu of lost share

S.	Folio	Shareholder Name	No. of	Distinctive	S/C
No	No.		Shares	No.	No.
1	0037545	Mukesh M Mehta Kalpana M Mehta	1000	941127- 942126	694906

Any person(s) who has/have any claim(s) in respect of the aforesaid Share Certificate(s) should lodge the claim in writing with RTA of the Company at delhi@in.mpms.mufg.com or by sending the claim documents at the below mentioned address within 15 days from the publication hereof. In the absence of any claim being lodged within 15 days, the Company will not thereafter be liable to entertain any claim in respect of the said Share Certificate(s) and shall proceed to issue the Duplicate Share Certificate(s) pursuance to Rule 4(3) of the Companies (Issue of Share Certificate) Rule 1960.

The above information is also available on the website of the company

MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) Noble Heights, 1st Floor, Plot No. NH-2, LSC, C-1 Block, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058

For Whirlpool of India Limited

Place: Gurugram (Haryana) Date: 03.04.2025

Roopali Singh (Company Secretary)

Fischer

Members are informed that:

FISCHER MEDICAL VENTURES LIMITED (formerly known as Ficher Chemic Limited)

CIN: L86900AP1993PLC118162

Registered Office: No.480/2, Andhra Pradesh Medtech Zone Limited, Nadapura Village Pedagantyada Mandal, Nadupuru, Visakhapatnam, Andhra Pradesh, 530044 Corporate Office: Level 8, Prestige Palladium Bayan, No. 129-140 Greams Road, Chennai, Tamil Nadu, 600006

E-mail: cs@fischermv.com | Website: www.fischermv.com

NOTICE PURSUANT TO SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013 AND THE COMPANIES (MANAGEMENT AND ADMINISTRATION) RULES, 2014 Dispatch of Notice of Postal Ballot

Members are hereby informed that the Company, on 3rd April 2025, has sent Notice to the members pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act), in relation to the resolutions as contained in the Notice dated 26th March 2025, in electronic mode to the members, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository

The Company has offered e-Voting facility for voting in accordance with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for this purpose.

M/s. Nuren Lodaya and Associates, Practising Company Secretary, Mumbai has been appointed as Scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in a fair and transparent manner.

(a) Notice has been sent to the members whose names appear in the Register of Members Record of Depositories as on 28th March, 2025 and voting rights of the members are

(b) The Company has completed dispatch of the Notice of Postal Ballot along with Postal Ballot Form on Thursday, 3rd April 2025 through E-mail only, considering the recent circulars of Ministry of Corporate Affairs (MCA);

(c) Members who have not received Postal Ballot Form may download it from the website of the Company at www.fischermv.com or www.evoting.nsdl.com; (d) The voting period commences at 9.00 a.m. on 4th April, 2025 and ends at 5.00 p.m. on

(e) Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the

remote e-Voting process not later than 5.00 p.m. (IST) on or before 3rd May, 2025 and voting by electronic means shall not be allowed beyond the said date. (f) The results of the Postal Ballot will be declared on or before 6th May, 2025 at the

Corporate office of the Company. Any grievance in respect of facility for voting by electronic means may be addressed to the

Company Secretary of the Company at Level 8, Prestige Palladium Bayan, No. 129-140 Greams Road, Chennai, Tamil Nadu, 600006. E-mail: cs@fischermv.com or Ms Pallavi Mhatre, Manager, NSDL at e-mail ID: evoting@nsdl.co.in or on Tel. 022-24994545.

Date: 04.04.2025

Place: Chennai

By order of the Board Company Secretary and Compliance Officer

SALE NOTICE

GITANJALI GEMS LIMITED

(IN LIQUIDATION) Sale of Inventory - Watches, Pens, Pearls, Gift Articles, CZ Stones, Silver Jewellery &

Imitation Jewellery Liquidator's address: 144 – B. 14th Floor, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400021 Email: gitanjaligemsliq@gmail.com, assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com Mobile: 8800865284 (Mr. Wasim) / Liquidator : 9167086977/ Mr. Vaibhav Mohnot / Mr. Savan Saxena (022-42667394)

E-Auction Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 09/05/2025 between 01.30 pm to 03.30 pm (With unlimited extension of 5 minutes each) Inspection or Due Diligence of assets under auction: till 06/05/2025 Last date for submission of additional documents and EMD by the qualified bidders:

(Strictly between 10.00 a.m. and 6.30 p.m. except on Sunday)

07/05/2025 by the end of the day. Sale of Imitation Jewellery & Silver Jewellery pcs, CZ Loose Diamonds, Cultured / Synthetic Pearls Articles, Gift Items, Watches & Pens belonging to Gitanjali Gems Limited (in Liquidation) released by the Directorate of Enforcement (ED), forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 07th February 2024. The sale will be done by the undersigned through the e-auctior platform i.e., Baanknet auction platform. (https://baanknet.com/).

RESERVE PRICE FOR SILVER WILL BE DECLARED ON THE DATE OF AUCTION

Details

Initial EMD

Reserve Incremental

2 10001	Dottailo	Amount (In Rs.)	Price	Value
	Optio	on – A		
Sale of Silver Articles	(Net Weight – 146.90 KG)	13,15,000	-	10,000
		on – B		
Sale of Silver Articles	(Net Weight – 144.70 KG)	13,00,000	-	10,000
0 1 60"		on – C	14	
Sale of Silver Articles	(Net Weight – 215.35 KG)	19,30,000	-	10,000
	<u>_</u>	on – D		
Sale of Silver Articles	(Net Weight – 194 KG)	17,50,000		10,000
		on – E		
Sale of Silver Articles, Including studded Nat- ural Diamond and CZ Loose Diamonds	141.98 KG) Silver Items studded with Natural Diamond (Silver Net Weight – 1.50 KG & Diamond Weight – 22.5 Crt) Cubic Zirconia Loose Stones (373.02 Crt)	13,00,000	-	10,000
	Optio	on – F		
Sale of Imitation Jewelry Pearls Articles Gift Items	Imitation Jewelry ((Bracelet, Finger Ring, Necklace, Ear Rings, Chain, Pendent etc.)) (Net Weight 5758.02 KG) Cultured / Synthetic Pearls Articles (Net Weight 939.34 KG) Dogale Venezia – (Fruit Container, Flower Vase, Plates etc.) Sand Statue (Murtis) Copper (Net Weight 8.50 KG)	5,00,000	50,68,696	10,000
		on – G		
Watches	Made – Just Cavalli, Morellato & Miss Sixty (903 pcs)	72000	7,22,400	10,000
		on – H		
Pens	Visconti, Emonte & others (454 Pens)	1,25,000	12,54,100	10,000
binding obligates reserves the	nat, this invitation purports to invite pation on the part of the Liquidator or tright to cancel or modify the procety / potential investor / bidder without	he Company to effects sand / or not to a	ctuate the sale. ccept and / or	The Liquida disqualify a

d of ator nterested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability. As per the Paragraph 12 of Schedule I of IBBI (Liquidation Process), Regulations, 2019, on the close of the auction, the highest bidder shall be invited to provide balance sale consideration within ninety days of the date of such demand. Provided that payments made after thirty days shall attract interest at the rate of 12%. Provided further that the sale shall be cancelled if the payment is not received within ninety days.

NOTE: • Prospective bidders need to register on Baanknet auction platform. (https://baanknet.com/) • Prospective bidders should be from Jewellery/Imitation Jewelry/Gift article industry.

Prospective bidders should carefully read the eligibility criteria and shall submit the requisite documents, including a declaration of eligibility under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code through the electronic auction platform.

Prospective bidders shall deposit the Earnest Money Deposit (EMD) through the Baanknet auction

 It is also be specified that if the H1 bidder is found ineligible under any criteria, EMD shall be forfeited as per IBBI, vide Circular No. IBBI/LIQ/84/2025 dated 28th March, 2025.

 All the auction process documents are uploaded on the Baanknet Portal and the participants mus download the same and submit all the documents on the portal

Due Diligence by qualified bidders:

Place: Mumbai

Inspection will be allowed by prior appointment only for due diligence, and no inspection shall be giver beyond 07/05/2025. The E-Auction will be conducted strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider PSB Alliance Private Limited. All the terms and conditions of the auction are available at https://baanknet.com/

> In the matter of Gitanjali Gems Limited IBBI Regn No.: IBBI/IPA-002/IP-N00360/2017-2018/11055 Address: 144 B, 14th Floor, Mittal Court, Nariman Point, Mumbai – 400021 AFA - AA2/11055/02/300625/203369 (Valid till 30.06.2025)

Email: gitanjaligemsliq@gmail.com, assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com Date: 03/04/2025 Contact Person: Mobile: 8800865284 (Mr. Wasim) / Liquidator - 9167086977

Mr. Vaibhav Mohnot / Mr. Savan Saxena (022-426673940)

AICICI PRLDENTIAL** MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Nargin Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-addendum to Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of ICICI Prudential Nifty EV & New Age Automotive ETF FOF (the Scheme)

Investors are requested to note that New Fund Offer (NFO) period of the Scheme has been extended till April 11, 2025. MICR cheques and Transfer cheques will be accepted till the end of business hours up

to April 09, 2025. Electronic Payments and Real Time Gross Settlement (RTGS) requests will be accepted

till the end of business hours up to April 11, 2025. Switch-in requests from equity schemes and other schemes will be accepted up to the

end of business hours of April 11, 2025, till the cut-off time applicable for switches. Switch-in request from ICICI Prudential US Bluechip Equity Fund, ICICI Prudential

Global Advantage Fund (FOF), ICICI Prudential Nasdag 100 Index Fund, ICICI Prudential Strategic Metal and Energy Equity Fund of Funds, ICICI Prudential India Equity FOF and ICICI Prudential Global Stable Equity Fund (FOF) will not be accepted.

Outstation Cheques will not be accepted.

All other provisions of the SID/KIM of the Scheme shall remain unchanged. The investors are requested to note the above.

> For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/-

Place: Mumbai Date: April 3, 2025 **Authorised Signatory**

No. 005/04/2025

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated June 12, 2024 read with corrigendum dated June 18, 2024 filed with the Stock Exchanges, namely BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE" and together with BSE, the "Stock Exchanges") and the Securities and Exchange Board of India ('SEBI').

SOBHA

SOBHA LIMITED

CIN: L45201KA1995PLC018475 Regd. Office: 'SOBHA' Sarjapur - Marathahalli Outer Ring Road (ORR), Devarabisanahalli, Bellandur Post, Bangalore - 560 103 Ph: +91-80-49320000, Email: investors@sobha.com www.sobha.com

SECOND REMINDER CUM FORFEITURE NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES ON WHICH CALL MONEY IS TO BE PAID

In terms of provisions of the Companies Act, 2013 ('Act'), read with the relevant rules made thereunder, the First and Final Call Notice has been issued to such persons who were holders of the partly paid shares as on December 06, 2024, being the Record Date. The call payment period has since expired on January 10, 2025.

In this connection, the Rights Issue Committee of the Board of Directors of the Company (the "Committee"), duly authorised by the Board of Directors of the Company, at its meeting held on January 21, 2025, approved sending Reminder-cum-Forfeiture Notice from time to time for payment of the First and Final Call amount of Rs. 825.50 per partly-up equity share (comprising Rs. 5.00 towards face value and Rs. 820.50 towards securities premium) ("Reminder-cum-Forfeiture Notice") to the holders of such partly paid-up equity shares on which the First and Final Call Money remains unpaid for payment of such unpaid First and Final Call Money.

Accordingly, sending of Second Reminder-cum-Forfeiture Notice to all the members who have not paid the call money has been initiated on April 03, 2025.

The payment period is from Friday, April 18, 2025, to Friday, May 02, 2025 (both days inclusive). Payment is to be made through Cheque/ Demand Draft with collection center of Axis Bank Limited (made payable to Sobha Limited Partly Paid First and Final Call Money-R (For Resident shareholders), Sobha Limited Partly Paid First and Final Call Money-NR (For Non - Resident shareholders).

Please note that, failure to pay the Second Reminder cum Forfeiture Money, as aforesaid, shall render the partly paid-up equity shares of the Company, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the provisions of the Act, the Articles of Association of the Company and the Letter of Offer. The Company shall be entitled to deduct from any dividend payable to such members, if any, all sums of money outstanding on account of calls and interest due thereon in relation to the partly paid-up equity shares of the Company.

All correspondence in this regard may be addressed to Registrar to the Issue at below mentioned address:



Date: April 03, 2025

MUFG Intime India Private Limited (Unit: Sobha Limited) C-101, 1st Floor, 247 Park Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai - 400 083, Maharashtra, India Tel No: +91 8108114949, Fax No.: 022-49186060 E-mail ID: sobha.callmoney@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in SEBI Registration No: INR000004058 Contact Person: Shanti Gopalkrishnan

For Sobha Limited

Sd/-Bijan Kumar Dash

Place: New Delhi Membership No: ACS 17222



CIN: L03210TZ1985PLC001535, SAMICHETTIPALAYAM, JOTHIPURAM POST, COIMBATORE - 641047. Email: investor relations@salzergroup.com&Website: www.salzergroup.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INTIMATION TO MEMBERS Notice is hereby given that Salzer Electronics Limited ("Company") is seeking for approval of its Members on

the following special resolutions through Postal Ballot by voting only through electronic means (remote e-voting): **Particulars** Type of Resolutions Approval for increase in borrowing powers of the company under Sec. 180(1) Special (c) of the Companies Act, 2013. Approval to create Mortgage and/or charge on all or any of the movable Special and/or immovable properties of the company under Sec 180(1) (a) of the Companies Act. 2013.

The Postal Ballot Notice ("Notice") is available on the website of the Company at www.salzergroup.net, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice is also available and may be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www. nseindia.com, respectively.

Pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013

('the Act'), (including any statutory modifications or re-enactments thereof for the time being in force), read with

Rules 20 and 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, ('the Rules'), Regulation 44 of

the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meeting/conducting postal ballot process through e-voting vide various MCA Circulars, the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their votes electronically on both the resolutions set forth in the Notice instead of submitting the physical Postal Ballot form. The Company has, on Thursday, 3rd April 2025, completed dispatch of Notice dated 25th March 2025 seeking approval of the Members of the Company by mail only to the Members whose name appear in the Register of Members/List of Beneficial Owners as received from NSDL and Central Depository Services (India) Limited ("CSDL") and whose e-mail address were available with the Company as on Friday, 28th March, 2025 ("Cut-off date"). The voting rights shall also be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Members as on the Cut-off date. Accordingly, physical copy of the Notice along with the Postal Ballot forms and pre-paid business envelope have not been sent to the Members for this Postal Ballot. The Company has engaged the services of NSDL for facilitating remote e-voting to enable the Members to cast their votes electronically and in a secure manner. The remote e-voting period shall commence on Monday, 7th April 2025 at 9:00 a.m. (IST) and end on Tuesday, 6th May 2025 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting facility shall be disabled by NSDL immediately thereafter and will not be allowed beyond the said date and time. Members

cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Board of Directors has appointed Mr.G. Vasudevan (CP No. 6522) Partner in M/s G.V. and Associates, Practicing Company Secretaries, Coimbatore, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

are requested to record their Assent (FOR) or Dissent (AGAINST) through the remote e-voting process not later

than 5:00 p.m. I.S.T on Tuesday, 6th May 2025. Members of the Company holding shares either in physical or

in electronic form as on the Cut-off date shall cast their vote electronically. Once the vote on the resolutions is

The results of the e-voting conducted through Postal Ballot (through the remote e-voting process) along with the Scrutinizer's Report will be announced on or before 5.00 p.m. (I.S.T) on Wednesday, 7th May 2025. The same will be displayed on the website of the Company at www.salzergroup.net, the website of NSDL at www.evoting.nsdl.com and shall also be communicated to BSE and NSE where the Company's Equity Shares are listed and be made available on their respective websites viz., www.bseindia.com and www.nseindia.com. Additionally, the Results will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 or send a request to evoting@nsdl.com.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular, the manner of casting vote through remote e-voting.

By the Order of the Board For Salzer Electronics Limited K M Murugesan Company Secretary & **Compliance Officer** (Membership No: A25953)

Date: April 4, 2025 Place: Coimbatore

एलिन≣

ELIN ELECTRONICS LIMITED CIN: L29304DL1982PLC428372

Registered & Corporate Office: 4771, Bharat Ram Road,

23, Daryaganj, New Delhi -110002; Tel: +91-11- 43000400 Email id: rkc@elinindia.com, Website: www.elinindia.com

NOTICE TO MEMBERS - POSTAL BALLOT [Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with the (Companies

Management and Administration) Rules, 2014, each as amended.] Members are hereby informed that pursuant to Section 108, 110 of the Companies Act, 2013

("the Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), the Secretarial Standard -2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), read with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22 /2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28,2020, 39/2020 dated December 31, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/ 2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 9/2023 dated September 25, 2023 and the latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other applicable provisions, of the Act, the Rules, Listing Regulations, Circulars and Notifications (including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment (s) thereof for the time being in force), the resolution as set out hereunder is proposed for approval of the Members of ELIN ELECTRONICS LIMITED ("the Company") as a Special Resolution, by way of Postal Ballot only through remote e-voting i.e. voting through electronic means:

To approve the appointment of Ms. Priyanka Jain (DIN: 00618931) as an Independent Director for a first term of 5 (five) consecutive years commencing from February 08, 2025 to February 07, 2030.

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Thursday, April 03, 2025 through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/RTA/depository participant(s) as on Friday March 28, 2025 ("Cut-Off Date"). Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date may cast their vote electronically on the Special Business, as set out in the Notice of postal ballot only by means of electronic voting system ("remote e-voting"). Further, voting through sending postal ballot forms has been dispensed with in terms of the MCA Circulars.

The said Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.elinindia.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of CDSL at www.evotingindia.com. Members who have not received the Postal Ballot Notice, may download it from the above-mentioned websites.

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a member of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of Central Depository Services Limited ("CDSL") to provide e-voting facility to all the members of the Company to enable the Members to cast their votes electronically. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of E-voting period Saturday, April 05, 2025 at 9:00 A.M. (IST) Conclusion of E-voting period Sunday, May 04, 2025 at 5:00 P.M. (IST) Cut-off date for eligibility to vote Friday, March 28, 2025

The e-voting facility will be disabled by CDSL immediately after 5:00 p.m. IST on Sunday, May 04, 2025 and voting shall not be allowed beyond such date and time. Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to follow the instructions mentioned under Note no. 13 of Postal Ballot Notice to enable the Company to provide all communications through email.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Pramod Prasad Agarwal from P.P. Agarwal & Co., Company Secretaries (CP No. 10566), as Scrutinizer pursuant to Rule 22(5) of the Companies (Management & Administration) Rules, 2014 for conducting entire Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances, connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any person authorized

by him upon completion of the scrutiny of the votes cast through remote e-voting. The results of the Postal Ballot will be announced within 2 working days of conclusion of remote e-voting i.e. on or before Tuesday May 06, 2025.

For Elin Electronics Limited

Lata Rani Pawa Company Secretary & Compliance Officer

Date: April 03, 2025 M. No.: A30540

Place: Bangalore

Company Secretary & Compliance Officer

financialexp.epapr.in

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद्, महाबळेश्वर जि. सातारा

व. शी. नं. ९/७ शुद्धीपत्रक दि. २/४/२०२५ महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध कामाच्या ई- निविदा महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०१/०४/०२५ पासून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर ई-निविदांमधील 2) Tender ID No. 2025_DMA_1165899_1 2) Tender ID No. 2025_DMA_1165899_2 3) Tender ID No. 2025_DMA_1165899_3 यामधील A. (Envelope No.1) मधील अट क्र. 9 मध्ये Bank Solvency of Rs. 1,00,00,000/- of Nationalize bank असे नमुद असुन त्याऐवजी Bid capacity of 50% of Tender cost of work असे वाचावे.

> (योगेश पाटील) प्रशासक तथा मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर

कार्यालय अधिशासी अभियन्ता जन. अभि. विभाग नगर खण्ड-द्वितीय (दक्षिण) जयपुर

दिनांक 28.3.25 कमांक: अम/नख-॥(द.)/क्रय/स्टोर/2024-25/3158-3166

(नीलामी दिनांक 25.04.2025)

क्र.स.	समान का विवरण	मात्रा		
1	बुडन स्क्रेप	40 Kg	3	
2	सीलिंग फेन 48 इन्च	4 नग		
3	संबरसिंबल केवल स्क्रप	100 Kg	ii.	
4	सेन्ट्रीफ्यूगल पम्प सेट 50 एथ पी	2 नग	8	
5	आर्मड केवल स्क्रेप	212 Kg		
6	एम.एस. स्क्रेप	2424 Kg		
7	जी. एम. स्क्रेप	30.54 Kg		
8	सी. आई. स्क्रेप	1734 Kg		
9	ब्रंट कॉपर वायर यू.एस.	355 Kg	पुस्तक मूल्य	
10	यू.एस. संबर्सिबल पम्प सेट विभिन्न साईज	89 नग	43.25 लाख	
	7.5 से 12.5 एच.पी			
	3 से 4 एच. पी.	23 नग		
11	टी & पी स्क्रेप	58 Kg		
12	इलेक्ट्रीक स्क्रेप	77 Kg		
13	यू.एस. वाटर मीटर	916.500 Kg		
14	पी.वी.सी. स्क्रेप	294 Kg		
15	सेन्ट्रीफ्यूगल पम्प (खाली)	1 नग/90 Kg		
16	जी.आइ. स्केप	2636 Kg		
17	एक्जास्ट फेन	4 नग		
18	सेन्ट्रीफ्यूगल मोटर, 50 एच पी	1 नग		
19	मोनो ब्लोक	2 नग		
20	अप्रचलित/अधिशेष रबड रिंग/गैस किट आईटम	468 Kg		
21	अप्रचलित/अधिशेष टी.एण्ड पी. आईटम	801 Kg		
22	अप्रचलित/अधिशेष नमक (सैज)	700 Kg		
23	सी.आई स्क्रेप	2976 Kg		
24	एम. एस. स्क्रेप	1598 Kg		
25	जी.आई. स्क्रेप	1738 Kg		
26	सबमर्सिबल पम्प सेट विभिन्न साईज स्क्रेप 6"=19 सेट 4"=1 सेट, मोनोब्लोक मोटर 1 एच.पी.			

अधिशाषी अभियन्ता जन स्वास्थ्य अभियांत्रिकी विभाग नगर खण्ड-द्वितीय (दक्षिण) जयपुर DIPR/C/4553/2025

UGRO

यू ग्रो कैपिटल लिमिटेड 4वीं मंजिल, टॉवर 3, इक्विनॉक्स बिजनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई 400070

कब्जा सूचना परिशिष्ट IV (नियम 8(1) देखें) चल संपत्ति के लिए

जबिक, नीचे हस्ताक्षरकर्ता यू ग्रो कैपिटल लिमिटेड के प्राधिकृत अधिकारी होने के नाते, जिसका पंजीकृत कार्यालय 4वीं मंजिल, टॉवर 3, इक्विनॉक्स बिजनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई 400070 में है, वित्तीय आस्तियों के प्रतिभृतिकरण और पुनर्निर्माण तथा प्रतिभृति हित प्रवर्तन अधिनियम, 2002 (2002 का 54) के अंतर्गत और प्रतिभृति हित (प्रवर्तन) नियम, 2002 के नियम 3 के साथ धारा 13 (12) के तहत प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए, दिनांक 11-06-2024 को एक मांग नोटिस जारी किया जिसमें उधारकर्ताओं 1) एस.एस. इंजीनियरिंग और 2) चांदी राम और 3) सुमित जिनके ऋण खाता संख्या HCFDELMLN00001036858 और HCFDELMLN00001028495 हैं, को नोटिस में उल्लिखित राशि रु. 44,20,893 / -(रुपये चौवालीस लाख बीस हजार आठ सौ तिरानबे मात्र) उक्त नोटिस की प्राप्ति की तिथि से 60 दिनों के भीतर ब्याज सहित 10-06-2024 तक चुकाने के लिए कहा गया था। उधारकर्ताओं द्वारा राशि वापस करने में असफल रहने के कारण, उधारकर्ताओं और आम जनता को यह सूचना दी जाती है कि नीचे हस्ताक्षरकर्ता ने अधिनियम की धारा 13 की उपधारा (4) के अंतर्गत उसे प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए प्रतिभूति हित (प्रवर्तन) नियम, 2002 के उक्त नियमों के नियम 8 के साथ नीचे वर्णित संपत्ति का कब्जा 29 मार्च 2025 के दिन ले लिया है।

विशेष रूप से उधारकर्ताओं और आम जनता को संपत्ति से संबंधित कोई भी लेन-देन न करने की चेतावनी दी जाती है और संपत्ति से संबंधित कोई भी लेन-देन यू ग्रो कैपिटल लिमिटेड के प्रभार के अधीन होगा, जिसकी राशि 10-06-2024 तक 44,20,893/- (रुपये चौवालीस लाख बीस हजार आठ सौ तिरानबे मात्र) होगी, साथ ही उस पर ब्याज भी लगेगा। उधारकर्ता का ध्यान सुरक्षित परिसंपत्तियों को भूनाने के लिए उपलब्ध समय के संबंध में अधिनियम की धारा 13 की उप–धारा (8) के प्रावधानों की ओर आकर्षित किया जाता है।

स्रिक्षत परिसंपत्ति(ओं) की अनुसूची

क्र.सं	मॉडल	निर्माता	चालान संख्या
1	160 टन क्रॉस शाफ्ट ''सी'' फ्रेम (एसआर. नं. 278) गियर पावर प्रेस वायवीय क्लच और इलेक्ट्रिकल स्वचालित रनेहन सिस्टम के साथ हाइड्रोलिक ओवरलोड सिस्टम और सुरक्षा लाइट पर्दा आदि। लूज प्रेसमैक्स।	प्रेसमैक्स मशीन टूल्स प्राइवेट लिमिटेड	072 / 2022–23
2	E97740848463 सीएनसी ELE- DSCHRG M/C G2_EURO MARK-I (U) (Sr- No- 6)	इलेक्ट्रॉनिका इंडिया लिमिटेड	EDM/0157/2223

दिनांकः 04.04.2025

यू ग्रो कैपिटल लिमिटेड के लिए

UGRO

यू ग्रो कैपिटल लिमिटेड 4वीं मंजिल, टॉवर ३. इक्विनॉक्स बिजनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई 400070

कब्जा सूचना परिशिष्ट IV (नियम 8(1) देखें) चल संपत्ति के लिए

जबिक, नीचे हस्ताक्षरकर्ता यू ग्रो कैपिटल लिमिटेड के प्राधिकृत अधिकारी होने के नाते, जिसका पंजीकृत कार्यालय 4वीं मंजिल, टॉवर 3, इक्विनॉक्स बिजनेस पार्क, एलबीएस रोड, कूर्ला, मुंबई 400070 में है, वित्तीय आस्तियों के प्रतिभूतिकरण और पुनर्निर्माण तथा प्रतिभूति हित प्रवर्तन अधिनियम, २००२ (२००२ का ५४) के अंतर्गत और प्रतिभृति हित (प्रवर्तन) नियम, २००२ के नियम 3 के साथ धारा 13 (12) के तहत प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हए, दिनांक 28-11-2024 को एक मांग नोटिस जारी किया जिसमें उधारकर्ताओं 1) श्री बांके बिहारी इंडस्ट्रीज और 2) सुनीता और 3) वीरेंद्र सिंह और 4) बिजेंद्र सिंह को ऋण खाता संख्या HCFDELMLN00001034092, HCFDELMLN00001018725, HCFDELMLN00001011861 और HCFDELMLN00001008043 को नोटिस में उल्लिखित राशि रु. 1,07,38,387 / – (एक करोड़ सात लाख अड़तीस हजार तीन सौ सतासी मात्र) को उक्त नोटिस की प्राप्ति की तिथि से 60 दिनों के भीतर ब्याज सहित 05-08-2024 तक चुकाने के लिए कहा गया था।

उधारकर्ताओं द्वारा राशि वापस करने में असफल रहने के कारण, उधारकर्ताओं और आम जनता को यह सूचना दी जाती है कि नीचे हस्ताक्षरकर्ता ने अधिनियम की धारा 13 की उपधारा (4) के अंतर्गत उसे प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए प्रतिभृति हित (प्रवर्तन) नियम, 2002 के उक्त नियमों के नियम 8 के साथ नीचे वर्णित संपत्ति का कब्जा 29 मार्च 2025 के दिन ले लिया है। विशेष रूप से उधारकर्ताओं और आम जनता को संपत्ति से संबंधित कोई भी लेन-देन न करने की चेतावनी दी जाती है और संपत्ति से संबंधित कोई भी लेन-देन यू ग्रो कैपिटल लिमिटेड के प्रभार के अधीन होगा, जिसकी राशि 05–08–2024 तक रूपये 1,07,38,387 / – (एक करोड़ सात लाख अड़तीस हजार तीन सौ सतासी मात्र) होगी, साथ ही उस पर ब्याज भी लगेगा। उधारकर्ता का ध्यान सुरक्षित परिसंपत्तियों को भुनाने के लिए उपलब्ध समय के संबंध में अधिनियम की धारा 13 की उप–धारा (8) के प्रावधानों की ओर आकर्षित किया जाता है।

هري هي الم

	सुरक्षित परिसंपत्ति(ओं) की अनुसूची				
क्र.सं	मॉडल	निर्माता	चालान संख्या		
1	ऐस सीएनसी खराद मॉडलः अपोलो	ऐस डिजाइनर्स लिमिटेड	2151220504		
2	ऐस सीएनसी खराद मॉडलः अपोलो	ऐस डिजाइनर्स लिमिटेड	2151220503		
3	ऐस सीएनसी खराद मॉडलः अपोलो	ऐस डिजाइनर्स लिमिटेड	2151220505		
4	ज्योति मेक सीएनसी वर्टिकल मशीनिंग सेंटर मॉडल आरएक्स 20 फैनुक कंट्रोलर और सभी मानक सहायक उपकरण और इलेक्ट्रिकल्स के साथ	ज्योति सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड	SM/21-22/1119		
5	ज्योति मेक सीएनसी वर्टिकल मशीनिंग सेंटर मॉडल आरएक्स 20 फैनुक कंट्रोलर और समी मानक सहायक उपकरण और इलेक्ट्रिकल्स के साथ	ज्योति सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड	SM/21-22/1152		
6	सीएनसी ड्रिल टैप मशीनिंग सेंटर मॉडल ''स्पार्क–एक्सएलं' (एम69–196)	ऐस मैन्युफैक्चरिंग सिस्टम्स लिमिटेड	2111002062		
7	LX20T L5 सीएनसी LATHE-FANUC	लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेड	2112200341		
8	ऐस सीएनसी लेथ मॉडलः जे 300 एलएम	ऐस डिजाइनर्स लिमिटेड	2251220303		
9	1.सीएनसी लेथ ट्यूरिनिंग, 2. पैकिंग और ट्रांजिट बीमा शुल्क	जे.वी. एक्सपोर्ट्स	जे.वी. / 1819 / 207		
10	ज्योति मेक सीएनसी वर्टिकल मशीनिंग सेंटर, मॉडलः आरएक्स 20 के साथ, कंट्रोलरः FANUC-0I-MF रिपंडलः BT 40 SPLINDIE मोटरः 7-5/11KW] 8000RPM, ATC 20 टूल्स, अतिरिक्त एक्सेसरीजः टूल होल्डर के लिए पुल स्टड (मात्राः 20)। पैकिंगः सभी मानक एक्सेसरीज और इलेक्ट्रिकल्स के	ज्योति सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड	जेसीएएल / 21—22 / 22230		

साथ बेस प्लेट-फॉर्म पैकिंग।

स्थानः फरीदाबाद-हरियाणा-दिल्ली

दिनांक:04.04.2025

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated June 12, 2024 read with corrigendum dated June 18, 2024 filed with the Stock Exchanges, namely BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE" and together with BSE, the "Stock Exchanges") and the Securities and Exchange Board of India ('SEBI').

SOBHA

SOBHA LIMITED

CIN: L45201KA1995PLC018475 Regd. Office: 'SOBHA' Sarjapur - Marathahalli Outer Ring Road (ORR), Devarabisanahalli, Bellandur Post, Bangalore - 560 103 Ph: +91-80-49320000, Email: investors@sobha.com www.sobha.com

SECOND REMINDER CUM FORFEITURE NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES ON WHICH CALL MONEY IS TO BE PAID

In terms of provisions of the Companies Act, 2013 ('Act'), read with the relevant rules made thereunder, the First and Final Call Notice has been issued to such persons who were holders of the partly paid shares as on December 06, 2024, being the Record Date. The call payment period has since expired on January 10, 2025.

In this connection, the Rights Issue Committee of the Board of Directors of the Company (the "Committee"), duly authorised by the Board of Directors of the Company, at its meeting held on January 21, 2025, approved sending Reminder-cum-Forfeiture Notice from time to time for payment of the First and Final Call amount of Rs. 825.50 per partly-up equity share (comprising Rs. 5.00 towards face value and Rs. 820.50 towards securities premium) ("Reminder-cum-Forfeiture Notice") to the holders of such partly paid-up equity shares on which the First and Final Call Money remains unpaid for payment of such unpaid First and Final Call Money.

Accordingly, sending of Second Reminder-cum-Forfeiture Notice to all the members who have not paid the call money has been initiated on April 03, 2025.

The payment period is from Friday, April 18, 2025, to Friday, May 02, 2025 (both days inclusive). Payment is to be made through Cheque/ Demand Draft with collection center of Axis Bank Limited (made payable to Sobha Limited Partly Paid First and Final Call Money-R (For Resident shareholders), Sobha Limited Partly Paid First and Final Call Money-NR (For Non - Resident shareholders).

Please note that, failure to pay the Second Reminder cum Forfeiture Money, as aforesaid, shall render the partly paid-up equity shares of the Company, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the provisions of the Act, the Articles of Association of the Company and the Letter of Offer. The Company shall be entitled to deduct from any dividend payable to such members, if any, all sums of money outstanding on account of calls and interest due thereon in relation to the partly paid-up equity shares of the Company.

All correspondence in this regard may be addressed to Registrar to the Issue at below mentioned address:



MUFG Intime India Private Limited (Unit: Sobha Limited) C-101, 1st Floor, 247 Park Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai - 400 083, Maharashtra, India Tel No: +91 8108114949, Fax No.: 022-49186060 E-mail ID: sobha.callmoney@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in SEBI Registration No: INR000004058 Contact Person: Shanti Gopalkrishnan

Date: April 03, 2025

दिनांक -- 04.04.2025, स्थान -- करनाल

Place: Bangalore

For Sobha Limited

Sd/-

Bijan Kumar Dash Company Secretary & Compliance Officer Membership No: ACS 17222

अधिकृत अधिकारी, इक्विटास स्मॉल फाइनेंस बैंक लिमिटेंड

इक्विटास स्मॉल फाइनेंस बैंक लिमिटेड (पूर्व में इक्विटास फाइनेंस लिमिटेड के नाम से जाना जाता था)

ांजीकृत कार्यालयः नंबर 789, स्पेंसर प्लाजा, चौथी मंजिल, चरण- II, अल्ला सलाई, चेल्लई - 800002 कब्जा सचना (नियम 8(1) के अंतर्गत - अचल संपत्ति के लिए)

नीचे हरताक्षरकर्ता, इक्विटास रमील फाइनेंस बैंक के अधिकृत अधिकारी होने के नाते. वित्तीय संपत्तियों के प्रतिभृतिकरण और पुनर्निर्माण तथा प्रतिभृति हित प्रवर्तन अधिनियम, 2002 के प्रावधानों के अंतर्गत और प्रतिभृति हित (प्रवर्तन) नियम, 2002 के नियम 9 के साथ धारा 13(12) के तहत प्रवत्त शक्तियों का प्रयोग करते हुए, यहां उल्लिखित संबंधित जधारकर्ताओं को मांग नोटिस जारी कर कहा कि वे उक्त अधिनियम की धारा 13(2) के तहत संबंधित नोटिस में उल्लिखित रकम 60 दिनों के भीतर चुकाएं। संबंधित उधारकर्ता उक्त रकम चुकाने में विफल रहें हैं, इसलिए उधारकर्ताओं, गारंटरों और आम जनता को नोटिस दिया जाता है कि नीचे इस्ताक्षरकर्ता ने धारा के तहत उन्हें प्रदत्त शक्तियाँ का प्रयोग करते हुए नीचे वर्णित संपत्तियों का भौतिक कब्जा ले लिया है। सरफंसी अधिनियम की धारा ६४ के तहत. जिला मजिस्टेंट करनाल द्वारा पारित दिनांक 17-2-2025 के प्रतिभतिकरण 140-43 / पीबी आदेश के तहत। संबंधित उधारकर्ताओं विशेष रूप से और आम जनता को एतइयारा चेतावनी दी जाती है कि ये उक्त संपत्तियों से कोई लेन-देन न करें और इन संपत्तियों से कोई भी लेन-देन नीचे उल्लिखित संबंधित राशि के लिए इक्विटास स्मॉल फाइनेंस बैंक के प्रमार के अधीन होगा।

क्रो सं	उधारकर्ता (ओं) /गारंटर(ओं) / का नाम	सुरक्षित संपत्ति (अचल संपत्ति) का विवरन	मांग सूचना के अनुसार तिथि और चरित्र	कब्जा लेने की तिथि
1	1. साहिल गुप्ता 2. अंजलि एल गं :SEKARNL045 6103 शाखाः करनाल	गैर-कृषि संपत्ति के सभी टुकड़े और पासंल आवासीय संपति है यानी एक घर जिसकी संपत्ति आईडी नंबर IET4U9V9 है, जिसका माप 126.12 वर्ग गज है, वाका शिवाजी कॉलोनी, खेवट नंबर 191 में शामिल भूमि का अविभाजित हिस्सा, खताँनी नंबर 273 से 275 किहे 03 रकबा 15/2152 भूमि का हिस्सा 01 बीधा 14 बिस्वा यानी 0.23 बिस्वा और खेवट नंबर 288, खतींनी नंबर 398 से 400 किहे 03 रकबा 3/424 भूमि का हिस्सा 10 बीधा 17 बिस्वा यानी 1.53 बिस्वा और खेवट नंबर 1072, खतींनी नंबर 1685, खरारा नं. 7821 किसे 01 रकबा 16/2152 हिस्सा भूमि का 08 बिस्वा यानि 0.05 बिस्वा वाका शिवाजी कॉलोनी, तहसील और जिला करनाल में स्थित है, इस्तांतरण विलेख संख्या 9286 दिनांक 08.02.2023 के अनुसार वंप-पंजीयक करनाल के कार्यालय में निष्पादित किया गया	और 3108334	28/03/2025

कॉर्पोरेंट कार्यालयः आईसीआईसीआई एचएफसी टॉवर, अंधेरी - कुर्ला रोड, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400059 VICICI Home Finance शाखा कार्यालयः कार्यालय संख्या-८, द्वितीय तल, समृद्धि बिजनेस सुइट्स, 38/4-ए, संजय प्लेस आगरा-282002

[नियम 8(6)1 का परंतुक देखें] अचल संपत्तियों की बिक्री हेतु सूचना

प्रतिभूति हित (प्रवर्तन) नियम, 2002 के नियम 8 (6) के प्रावधान के साथ पठित वित्तीय संपत्तियों के प्रतिभूतिकरण और पुनर्निर्माण तथा प्रतिभूति हित प्रवर्तन अधिनियम, 2002 के तहत अचल संपत्तियों की बिक्री के लिए ई-नीलामी बिक्री सुचना एतद्द्वारा आम जनता को और विशेष रूप से कर्जदार(रों) और गारंटर(रों) को नोटिस दिया जाता है कि प्रतिभृति लेनदार के पास बंधक/प्रभारित नीचे वर्णित अचल संपत्ति, जिसका सांकेतिक कब्जा आईसीआईसीआई होम फाइनेंस कंपनी लिमिटेड के प्राधिकृत अधिकारी द्वारा लिया गया, यहां नीचे दिए गए संक्षिप्त विवरण के अनुसार, 'जैसा है जहां है', 'जो है यह हि' और 'जो कुछ भी है वहीं है' के आधार पर बेचा जाएगा;

क्र. सं.	कर्जदारों/सह-कर्जदारों/ गारंटरों/विधिक उत्तराधिकारियों के नाम ऋण खाता सं.	ज्ञात ऋणभारों, यदि कोई हो, सहित प्रतिभूत आस्तियों का विवरण	बकाया राशि	आरक्षित मूल्य जमा धरोहर राशि	सम्पत्ति के निरीक्षण की तिथि एवं समय	नीलामी की तिथि एवं समय	एक दिन अपले नीलामी की तिथि	सरफैसी स्टेज
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)	8	(I)
1	गोविन्द कर्दम (कर्जदार) मनीष राज (सह-कर्जदार) ऋण खाता सं. LHAGR00001296734	प्लॉट नं. 31, खसरा नं. 47ए एवं बी (पुराना) खसरा नं. 91 (नया), त्रिवेणी एन्कलेव, मीजा बरोली अहीर, तहसील एवं जिला आगरा में स्थित	रू. 10,48,982/- (29 मार्च, 2025 तक)	रु. 13,97,250/− रु. 1,39,725/−	2 मई, 2025 11 बजे पूर्वा3 बजे अप.	9 मई, 2025 2 बजे अप 3 बजे अप.	08 मई, 2025	सांकेतिक कब्जा

ऑनलाइन नीलामी हमारी नीलामी एजेंसी वैल्यू ट्रस्ट कैपिटल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड की वेबसाइट (युआरएल लिंक- https://BidDeal.in) पर आयोजित की जाएगी। बंधककर्ताओं/सुचिती को 8 मई, 2025 को शाम 05:00 बजे से पहले अतिरिक्त ब्याज के साथ कुल बकाया का भगतान करने का आखिरी मौका दिया जाता है, अन्यथा ये प्रतिभृत संपत्ति उपरोक्त कार्यक्रम के अनुसार बेची जाएंगी।

संभावित बोलीदाताओं को लेख के शीर्ष पर उल्लिखित आईसीआईसीआई होम फाइनेंस कंपनी लिमिटेड शाखा कार्यालय के पते पर जमा धरोहर राशि (ईएमडी) आरटीजीएस/डिमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई देखें) 8 मई, 2025 को शाम 04:00 बजे तक जमा करना होगा। संभावित बोलीदाताओं को लेख के शीर्ष पर उल्लिखित आईसीआईसीआई होम फाइनेंस कंपनी लिमिटेड शाखा कार्यालय के पते पर पंजीकरण फॉर्म और बोली नियम और शर्तों के फॉर्म की हस्ताक्षरित प्रति भी 8 मई, 2025 को शाम 05.00 बजे तक जमा करनी होगी। जमा धरोहर राशि का डिमांड ड्राफ्ट (डीडी) ''आईसीआईसीआई होम फाइनेंस कंपनी लिमिटेड-नीलामी'' के पक्ष में शाखा कार्यालय ऊपर लिखित पते में देय राष्ट्रीयकृत/अनुसूचित बैंक से होना चाहिए।

अधिकृत अधिकारी बिना कोई और कारण बताए किसी भी या सभी बोलियों को अस्वीकार करने का अधिकार सुरक्षित रखता है। बिक्री की विस्तृत शर्तों और नियमों के लिए,

निरीक्षण, नीलामी की शर्तों और नियमों या निविदाओं के प्रस्तुतीकरण के संबंध में किसी भी अन्य स्पष्टीकरण के लिए, कृपया आईसीआईसीआई होम फाइनेंस कंपनी लिमिटेड

कृपया https://www.icicihfc.com/ पर जाएँ। ्दिनांक: 04.04.2025, स्थान : आगरा

हस्ता/-(प्राधिकृत अधिकारी) यू ग्रो कैपिटल लिमिटेड के लिए

प्राधिकृत अधिकारी, आईसीआईसीआई होम फाइनेंस कंपनी लिमिटेड, सीआईएन : U65922MH1999PLC120106 द्रुकैप फाइनेंस लिमिटेड

पंजीकृत कार्यालय : पंजीकृत कार्यालय तृतीय तल पर, ए विंग, डी. जे. हाउस, पुराना नगरदास मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400069, महाराष्ट्र जीएसटी नं. : 27एएएसीडी9887डी1जेडसी

निगमित पहचान संख्या : एल६४९२०एमएच१९९४पीएलसी३३४४५७७

सार्वजनिक सूचना

जनसाधारण को यह सूचित किया जाता है कि बंधककृत स्वर्णाभूषणों की नीलामी का संचालन टकैंप फाइनेंस लिमिटेड द्वारा 21 अप्रैल 2025 को 11.00 बजे त्रि नगर में किया

शाखा पता : टुकैप फाइनेंस लिमिटेड, 2993, पुराना बस स्टैंड मार्ग (मुख्य मार्ग), त्रि नगर, दिल्ली- 110035

अपनी देयक बकाया धनराशियों का भूगतान करने में विफल हो चुके हमारे अनेक ग्राहकों के ऋण खातों से संबंधित स्वर्णाभूषणों को नीलाम किया जाना है। नीलामी की हमारी सचनायें, इन उधारकर्ताओं को विधिवत रूप में निर्गत की गई हैं।

शाखा नाम के साथ निम्न वर्णित हमारे अनेक ग्राहकों के अतिदेव ऋण खातों से संबंधित स्वर्णाभषणों की नीलामी की जानी है।

दिलशाद कॉलोनी शाखा : @L00000000079750 , GL0000000155284 GL0000000155288 . GL0000000207676 . GL0000000262963 GL0000000143350 . GL0000000155899 . GL0000000220657 GL0000000223035 GL0000000079141 GL0000000154350 GL0000000226859 , GL0000000278025 , GL0000000277839 GL0008000305151 , GL0000000302945 , GL8000000313810 \$L00080003:3554 , GL0808080307565 , GL8080808172894 GL0000000264650 . GL0000000218200 . GL0000000272887 GL0000000310735 , GL0000000314367 , GL0000000220425 GL0800000222829 , GL0000000257815 , GL8000000827:954 GL0000000271721 , GL0000000271667 , GL0000000309707 GL0000000311938 , GL0000000313031 , GL0000000312187 GL00000000312156

किरारी शाखाः GL0000000191092 , GL0000000219991 , GL0000000188432 GL0000000194757 _ GL0000000275434 , GL0000000308349 GL0000000190203 _ GL0000000191492 , GL0000000229974 GL0000000273140 _ GL0000000313462 , GL0000000272733 6L0000000272140 _ 6L000000273901 . GL0000000273259 GL0000000273171 . GL00000000308329 . GL0000000308010 6L0000000307270 GL0000000309553 GL0000000309309 GL00D0000311265, GL0000000314655

मयूर विहार शाखा : GLD000080271620 , GLD000000314777 GL0000000313074 _ GL0000000312574 , GL0000000156810 GL0000000264694 GL0000000263286 GL0000000273265 GL0000000265328 . GL0000000268835 . GL0000000271765 GL0000000253993 . GL0000000307876 . GL0000000310473

पुठ कला शाखा : GL0000000188251 , GL0000000284634 GL0000000221720 _ GL0000000239967 _ GL0000000166754 \$L0000000185297 _ GL0000000208368 _ GL0000000171631 GL0000000213158 _ GL0000000172287 , GL0000000180807 \$L0000000169928 . 6L0000000171765 . GL0000000171807 GL0000000171816 _ GL0000000174263 , GL0000000174311 GL0000000174719 , GL0000000174825 SL0000000174677 \$L0000000175819 _ GL0000000180796 , GL0000000180847 GL0000000147613 _ GL0000000155988 , GL0000000121049 \$L0000000154814 _ GL0000000154754 , GL0000000154795 GL0000000154939 _ GL0000000154940 , GL0000000154963 GL0000000155020 GL0000000155275 GL0000000155361 GL0D0D0D0155367 . GL0000000169894 . GLD0D0D0D171516 \$L0000000171706 GL0808080171789 GL0808080171711 GL0000000174319 _ GL0000000174567 . GL0000000174844 GL0000000175852 GL0000000179529 GL0000000188004 GL0000000189495 _ GL0000000121009 , GL0000000121140 GL0808080153755 , GL0808000171661 GL0000000153678 @L0000000190000 _ GL0000000101041 . GL0000000101064 GL000000101123 _ GL0000000128927 , GL0000000120899 \$L0000000178609 _ GL0000000178992 . GL0000000179502 GLQDQDQDQ180136 _ GLQQQDDQQ120893 , GLDQDQDQDQ90193 \$L0000000169911 _ GL0008000178364 , GL0000000208019 GL0000000176808 . GL0000000179678 . GL0000000207975 GL0000000174862 _ GL0000000191872 _ GL0000000181993 GL0000000185327 _ GL0000000203383 , GL0000000161614 SL0000000138138 _ GL0000000313776 , GL0000000212551 GL0000000272902 GL0000000276045 GL0000000302759 GL0000000308302, GL00000008313912, GL00000008314385

| रानी बाग शाखा : GL0000000179034 . GL0000000327924 . GL0000000221966 GL0000000269453, GL0000000212657, GL0000000183318 GL0000000225659 . GL0000000222181 . GL0000000221185 GL0000000275306 , GL0000000311115 , GL0000000314045

त्रि नगर शाखा :GL0000000197901 .GL0000000256332 .GL0000000170445 GL0008000177821, GL0000000195362, GL0000000321998 GL0000000314311 . GL00000000220340 . GL0000000309737 GL0000000864323 . GL0000000263876 . GL0000000266325 GL0000000274985 . GL0000000274220 . GL0000000273557 GL0000008306948, GL0000000311861, GL0000000310910.

अधिक विवरणों के लिए कृपया टूकैप फाइनेंस लिमिटेड से संपर्क करें। जिनसे संपर्क किया जाना है, उन व्यक्ति का नाम : सतीश कुमार संपर्क संख्या : 9560735444

टूर्कंप फाइनेंस लिमिटेंड के पास बिना कोई पूर्व सुचना दिए नीलाम किए जानेवाले खातों की

संख्या में परिवर्तन करने तथा नीलामी को स्थिगित / निरस्त करने का अधिकार स्रक्षित है। ट्रकैप फाइनेंस लिमिटेड

टूकैप फाइनेंस लिमिटेड

पंजीकृत कार्यालय : पंजीकृत कार्यालय तृतीय तल पर, ए विंग, डी. जे. हाउस, पुराना नगरदास मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400069, महाराष्ट्र जीएसटी नं.: 27एएएसीडी9887डी1जेडसी निगमित पहचान संख्या : एल६४९२०एमएच१९९४पीएलसी३३४४५७७

सार्वजनिक सुचना जनसाधारण को यह सुचित किया जाता है कि बंधककृत स्वर्णामूषणों की नीलामी का संचालन टूकीप

फाइनेंस लिमिटेड द्वारा 21 अप्रैल 2025 को 11.00 बजे फरीदाबाद में किया जायेगा। शाखा पता : टूकीप फाइनेंस लिमिटेंड, एससीएफ-1, अशोका एन्क्लेव पार्ट 1, कनिष्क टॉवर के सम्मुख सेक्टर- 34, फरीदाबाद- 121003 अपनी देयक बकाया धनराशियों का भुगतान करने में विफल हो चुके हमारे अनेक ग्राहकों के ऋण

खातों से संबंधित स्वर्णाभृषणों को नीलाम किया जाना है। नीलामी की हमारी सूचनायें, इन उधारकर्ताओं को विधिवत रूप में निर्गत की गई हैं। शास्त्रा नाम के साथ निम्न वर्णित हमारे अनेक ग्राहकों के अतिदेय ऋण खातों से संबंधित स्वर्णाभूषणों विधि: 03.04.2025

की नीलामी की जानी है। फरीदाबाद शाखा : :GL00000000385511 GL0000000306163 ,GL0000000185993

GL0000000311488 _ GL00000000192105 , GL0000000191400 GL0000000188055 GL0000000247878 GL0000000326267 GL0000000322811 _ GL0000000310217 , GL0000000253997 GL0000000225425 GL0000000274698 GL0000000273245 \$100000000314983 _ GL00000000271972 , GL0000000307275 GL0000000311528 _ GL0000000314681 , GL0000000224400 GL0000000265206 . GL0000000269295 . GL0000000271514 \$10000000274433 _ \$10000000217870 , \$10000000223259 GL00000008263094 GL00000000263424 GL0000000267591 GL0000000269150 . GL0000000271267 . GL0000000276962 GL0000000302600 . GL0000000310299 . GL0000000310178 GL0000000309624 . GL0000000311992 . GL0000000313567 GLC0000000315139

एनआईटी बी के चीक शाखा : : GL0000000217222 . GL0000000259748 GL0000000259744 _ GL0000000259733 , GL0000000259698 GL0000000218081 . GL0000000219638 . GL0000000227437 GL0000000225905 _ GL0000000247054 , GL0000000213337 GL0000000207191 . GL0000000138812 . GL0000000183391 GL0000000232490 _ GL0000000222401 , GL0000000226878 0L0000000218047 . GL00000000273784 . GL0000000273819 GL80000008227836 . GL0800000228635 . GL0808080217039

GL0000000227408 ,GL0000000223562 ,GL0000000268255. पलवल शाखा : : GL0000000219442 , GL0000000218964 , GL0000000222725 GLB080808224755 . \$1,0000808224551 . \$1,0808080191949 GL0000000384947 . GL0000000264619 . GL0000080274480 GL0000000270780 _ GL0000000308821 _ GL0000000312575 GL0000000270146 . GL0000000269216 . GL0000000272211 GL0000000270994 _ GL0000000275106 _ GL0000000306261 GL00000000312574

अधिक विवरणों के लिए कृपया टूकैंप फाइनेंस लिमिटेड से संपर्क करें। जिनसे संपर्क किया जाना है, उन व्यक्ति का नाम : सतीश कुमार संपर्क संख्या : 9560735444

संख्या में परिवर्तन करने तथा नीलामी को स्थिगित / निरस्त करने का अधिकार सुरक्षित है टूकैप फाइनेंस लिमिटेड

टूकैंप फाइनेंस लिमिटेड के पास बिना कोई पूर्व सूचना दिए नीलाम किए जानेवाले खातों की

फॉर्म संख्या आईएनसी-19 के अनुसार)

एतदहारा सूचना दी जाती है कि कंपनी अधिनियम, 2013 की धारा 8 की उप-धारा (4)(ii) के अनुसरण में मैसर्स मंति देवी एजुकेशन काउंबेशन द्वारा क्षेत्रीय निदेशक, चत्तरी क्षेत्र, बी-2 विंग, दूसरी मंजिल, सीजीओ कॉम्प्लेक्स, नई दिल्ली-110003 को कंपनी अधिनियम, 2013 की घारा 8(5) के तहत जारी किए गए लाइसेंस को रद करने के लिए एक आवेदन किया गया है। लाइसेंस रद होने के बाद कंपनी को इसके नाम में फाउंडेशन के स्थान पर "प्राइवेट लिमिटेड" शब्द जोडना होगा। कंपनी अधिनियम, 2013 की धारा 8(4)(i) के

प्रावधानों के अनुसार लाइसेंस रद होने के बाद कंपनी के प्रमुख उद्देश्य इस प्रकार होंगे: प्राथमिक, माध्यमिक, चच्च माध्यमिक, रनातक, रनातकोत्तर और पेशेवर स्तरों पर विभिन्न विषयों में शिक्षा प्रदान करने के लिए रक्लों, कॉलेजॉ, विश्वविद्यालयों, कोचिंग सेंटरों, प्रशिक्षण संस्थानों और ई-लिंग प्लेटफार्मों सहित शैक्षणिक संस्थानों की स्थापना, प्रबंधन, संचालन करना और प्रौद्योगिकी प्रबंधन स्वास्थ्य सेवा.

विकसित करना और प्रदान करना। ख शिक्षा के क्षेत्र में परागर्श सेवाएँ प्रदान करना जिसमें शैक्षणिक संस्थानों की स्थापना और प्रबंधन, पाठवक्रम विकास, मान्यता सहायता, सकाय प्रशिक्षण और छात्र कैरियर परावर्श के लिए सलाहकार सेवाएँ शामिल हैं।

कला और विज्ञान जैसे विभिन्न क्षेत्रों में

ऑनलाइन और ऑफलाइन शैक्षिक प्रशिक्षण

कार्यक्रम कॉपॉरेट कौशल प्रशिक्षण पातनक्रम

और कॉर्पोरेट प्रशिक्षण और प्रमाणन कार्यक्रम

कंपनी के ड्राट मेगोरेंडम और आर्टिकल की एक प्रति 525-524 मांचवी मंजिल ही मॉल सेक्टर 10, रोहिणी, दिल्ली - 110085 पर देखी जा सकती है।

एतदहारा सुचित किया जाता है कि इस आवेदन पर आपत्ति करने वाला कोई भी व्यक्ति, फर्म, कंपनी, निगम या निकाय कॉपॉरेट इस स्वना के प्रकाशन की तिथि से तीस दिनों के भीतर क्षेत्रीय निदेशक, उत्तरी क्षेत्र, बी-2 विंग, दूसरी मंजिल, सीजीओ कॉम्प्लेक्स, नई दिल्ली-110003 को क्षेत्रीय निदेशक को संबोधित पत्र द्वारा ऐसी आपत्ति सुचित कर सकता है और इसकी एक प्रति आवेदक को 523-524, पांचवीं मंजित, ढी मॉल, सेक्टर 10, रोडिणी, दिल्ली-110085 में भी भेजनी होगी।

कृते पंति देवी एजुकेशन काउंबेशन हस्ता/-स्थान नई दिल्ली (हरि ओम जिंदस) दिनांकः 04.04.2025 निदेशक (DIN: 00676031) निवासीः बी-168, वंतरिश वपार्टगेंट्स सेक्टर-14, एक्सटेंशन, रोडिणी, दिल्ली-110085

फॉर्म संख्या. आईएनसी - 26 [कंपनी (निगमन) नियम, 2014 के नियम 30 के अनुसरण में सार्वजानिक सुचना] क्षेत्रीय निदेशक,उत्तरी क्षेत्र

के समक्ष कंपनी अधिनियम, 2013,कंपनी अधिनियम, 2013 की धारा 13(4) और कंपनी (निगमन) नियम, 2014 के नियम 30 (6) (क) के मामले में

चिन्टेल्स एक्सपोर्ट्स प्राइवेट लिमिटेड (CIN: U74899 DL1984PTC018718), कंपनी अधिनियम 1956 के अंतर्गत निगमित कंपनी जिसका पंजीकत कार्यालय ए-11 कैलाश कॉलोनी, नई दिल्ली-110048 में स्थित है, के

.....याचिकाकर्ता

एतद्वारा आम जनता को सूचित किया जाता है कि दिल्ली संघ क्षेत्र से हरियाणा राज्य में उसके पंजीकृत कार्यालय को परिवर्तित करने के लिए कंपनी को सक्षम बनाने के लिए शनिवार, 28.9.2024 को आयोजित वार्षिक आमसभा में पारित विशेष प्रस्ताव के अनुसार कंपनी के मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन के परिवर्तन की पुष्टि के लिए कम्पनी अधिनियम, 2013 की धारा 13 (4) के अंतर्गत आवेदक कंपनी क्षेत्रीय निदेशक, उत्तरी क्षेत्र नई दिल्ली के पास आवेदन करने का प्रस्ताव करती है।

कंपनी के पंजीकृत कार्यालय के इस प्रस्तावित परिवर्तन से यदि किसी व्यक्ति का हित प्रभावित होता हो, वे उसके ऊपर वर्णित पंजीकृत कार्यालय में आवेदक कंपनी को उसकी एक प्रति के साथ इस सूचना के प्रकाशन की तिथि से चौदह दिनों के भीतर अपने हित की प्रकृति तथा आपत्ति के कारणों का उल्लेख करते हुए एक शपथ पत्र द्वारा समर्थित अपनी आपत्ति क्षेत्रीय निदेशक उत्तरी क्षेत्र के पतेः बी-2 विंग, 2 रा तल पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लैक्स, नई दिल्ली-110003 में जमा करें या जमा कराएं या पंजीकृत डाक से भेजें

चिन्टेल्स एक्सपोर्ट्स प्राइवेट लिमिटेड के लिए तिथि: 03.04.2025 निदेशक स्थानः नई दिल्ली

फॉर्म संख्या. आईएनसी - 26 [कंपनी (निगमन) नियम, 2014 के नियम 30 के अनुसरण में सार्वजानिक सूचना] क्षेत्रीय निदेशक,उत्तरी क्षेत्र

कंपनी अधिनियम, 2013,कंपनी अधिनियम, 2013 की धारा 13(4) और कंपनी (निगमन) नियम, 2014 के नियम 30

राज किरण प्राइवेट लिमिटेड (CIN: U74899DL1983 PTC016545), कंपनी अधिनियम 1956 के अंतर्गत निगमित कंपनी जिसका पंजीकृत कार्यालय ए-11, कैलाश कॉलोनी, नई दिल्ली-110048 में स्थित है, के मामले में

.....याचिकाकर्ता एतद्वारा आम जनता को सूचित किया जाता है कि दिल्ली संघ क्षेत्र से हरियाणा राज्य में उसके पंजीकत कार्यालय को परिवर्तित करने के लिए कंपनी को सक्षम बनाने के लिए शुक्रवार, 27.9.2024 को आयोजित वार्षिक आमसभा मे पारित विशेष प्रस्ताव के अनुसार कंपनी के मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन के परिवर्तन की पृष्टि के लिए कम्पनी अधिनियम, 2013 की धारा 13 (4) के अंतर्गत आवेदक कंपनी क्षेत्रीय निदेशक. उत्तरी क्षेत्र नई दिल्ली के पास आवेदन करने का

प्रस्ताव करती है। कंपनी के पंजीकृत कार्यालय के इस प्रस्तावित परिवर्तन से यदि किसी व्यक्ति का हित प्रभावित होता हो. वे उसके ऊपर वर्णित पंजीकृत कार्यालय में आवेदक कंपनी को उसकी एक प्रति के साथ इस सचना के प्रकाशन की तिथि से चौदह दिनों के भीतर अपने हित की प्रकृति तथा आपत्ति के कारणों का उल्लेख करते हुए एक शपथ पत्र द्वारा समर्थित अपनी आपत्ति क्षेत्रीय निदेशक उत्तरी क्षेत्र के पतेः बी-2 विंग, 2रा तल पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लैक्स, नई दिल्ली-110003 में जमा करें या जमा कराएं या पंजीकृत डाक से

राज किरण प्राइवेट लिमिटेड के लिए स्थानः नई दिल्ली निदेशक

> न्यायाधिकरण के समक्ष. नई दिल्ली पीठ - VI, नई दिल्ली में आई.ए. संख्या: 2024 का 4005 सी.पी. संख्याः (आईबी)-412

माननीय राष्ट्रीय कंपनी विधि

(एनडी) 2023 में स्थानापन्न सेवा के रूप में सूचना का प्रकाशन

सूचनाः श्री दीपक भार्गव, पिता श्री गिरीश कुमार भार्गव, निवासी ईडी-52, टैगोर गार्डन, नई दिल्ली-110027 अन्य पता:- 306, अंसल क्लासिक टावर, तीसरा तल, जे ब्लॉक, कम्युनिटी सेंटर, राजौरी गार्डन, नई दिल्ली-110027 एतद्वारा श्री दीपक भार्गव, मेसर्स वृहा इंटीरियर्स प्राइवेट लिमिटेड (पूर्व में डी.ए.एस. इंटीरियर्स प्राइवेट लिमिटेड के नाम से ज्ञात) के व्यक्तिगत गारंटर को सूचित किया जाता है कि वे माननीय राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, नई दिल्ली पीठ-श्क के समक्ष अगली सुनवाई की निर्धारित तिथि 6 मई, 2025 को "बैंक ऑफ महाराष्ट्र बनाम दीपक भार्गव" नामक मामले में सी.पी. संख्याः (आईबी)-412/एनडी/2023 में

सूचना प्राप्तकर्ता से यह भी अनुरोध किया जाता है कि वे इस मामले में नियुक्त समाधान पेशेवर, सुश्री अंजू अग्रवाल, से ईमेल anju@insolvencyservices.in के माध्यम से संपर्क करें ताकि आईबीसी, 2016 की धारा 99 के तहत दाखिल रिपोर्ट, जिसका आई.ए. संख्या 4005/2024 है, की प्रति प्राप्त की जा सके धयान रहे कि यदि वे ऊपर उल्लिखित दिन उपस्थित नहीं होते हैं, तो उपरोक्त मामले की सुनवाई और निर्णय उनकी अनुपस्थिति में किया

www.readwhere.com

ಶುಕ್ರವಾರ • ಏಪ್ರಿಲ್ 4, 2025

🌞 ಸೂರ್ಯೋದಯ: 6:15 ಸೂರ್ಯಾಸ್ತ : 6:31 🏻 📞 ಚಂದ್ರೋದಯ: ಬೆ. 10:17 ಚಂದ್ರಾಸ್ತ: ರಾ. 11:47

ಗುರುವಾರದ ಹವಾಮಾನ : ಗರಿಷ್ಠ 32° ಕನಿಷ್ಠ 20° ಪ್ರಜಾ 🌬 ವಾಣಿ

34° 21 34° 21

ಸಿಟಿ ಕೋ ಆಪರೇಟವ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ₹64.50 ಕೋಟಿ ಲಾಭ

ಬೆಂಗಳೂರು: ದಿ ಬೆಂಗಳೂರು ಸಿಟಿ ಕೋ-ಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ 2024-25ರ ಆರ್ಥಿಕ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ₹64.50 ಕೋಟಿ ಲಾಭ ಗಳಿಸಿದೆ.

118 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಇರುವ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ 20, ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ 1, ರಾಮನಗರದಲ್ಲಿ 1 ಸೇರಿ ಒಟ್ಟು 22 ಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಬ್ಯಾಂಕಿನ ನಿವಳ ಅನುತಾದಕ ಸಾಲ ಹ್ಯಾರಂಗ ನಿಷ್ಕ ರಿನಾಶ್ಯವರ ನಿಶಿಂ ಶೂನ್ಯವಾಗಿದೆ. ಬ್ಯಾಂಕ್ ನ ವಹಿವಾಟು ₹3540.24 ಕೋಟಿ ಮೀರಿದೆ. ಪ್ರಸಕ್ತ 2024-25ರ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಆದಾಯ ತೆರಿಗೆ/ಅವಕಾಶ ಪೂರ್ವ ₹64.50

ಆಕ್ಷೇಪಣೆಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸುವುದಿಲ್ಲ

ಅರ್ಜಿದಾರರ ಹೆಸರು

M/s. Essem 18 Developers Pvt. Ltd., Rep. by its Managing Director S.M. Venkatesh

ತಾಲ್ಲೂಕು ಹೋಬಳಿ

ಹೂರ್ವ

ಕೋಟ ಲಾಭ ಗಳಿಸಿದೆ. ತೆರಿಗೆ/ ಅವಕಾಶಗಳ ನಂತರ 29.03 ಕೋಟಿ ನಿವಳ ಲಾಭ ಗಳಿಸಿದೆ.

ಬ್ಯಾಂಕಿನ ದುಡಿಯುವ

ಕೋಟಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ಸಾಲ ಪತ್ರ ಮತ್ತು

ಬೆಂಗಳೂರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಟಿ. ಚೌಡಯ್ಯ ರಸ್ತೆ, ಕುಮಾರ ಪಾರ್ಕ್ ಪಶ್ಚಿಮ, ಬೆಂಗಳೂರು = 560020.

ಪ್ರಕಟಣೆ 🔌

(ಕರ್ನಾಟಕ ನಗರ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಾಂತರ ಯೋಜನಾ ಕಾಯ್ಕೆ 1961 ರ ಕಲಂ 69 (3) ರಡಿಯಲಿ)

(೧೯೯೯/೩೬ ೧೯೧೦ ಮತ್ತು ಗ್ರಮಾರಂತರ ಯೋಜನಾ ಕಾಯ್ಕ್ 1961 ರ ಅರಂ (3) ರಚಿಯಲ್ಲ)
M/s. Essem 18 Developers PV. Ltd., Rep. by its Managing Director S.M. Venkatesh ರವರು ಬೆಂಗಳೂರು ಹೂರ್ವ ತಾಲ್ಲೂಕು, ವರ್ಷದು ಹೋಬಳಿ, ಕೈಕೊಂಡ್ರಪ್ಟ್ ಗ್ರಾಮದ ಸರ್ವೆ ನಂ. 11/1 ರಲ್ಲಿ 0ಎ – 25ಗುಂ
ಮೀರ್ಣದ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಪರಿಷ್ಕೃತ ಮುರ್ತಾಯೋಜನೆ – 2015 ರಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ / ಆರೆಸಾರ್ವಜನಿಕ ತರುಯದಲ್ಲಿ
ನಿಗಿರವಿನಿನಲಾಗಿ ಮತ್ತುತ್ತ ಮುರ್ತಾಯೋಜನೆ – 2015 ರಲ್ಲಿ ನಿಗಿರವಿನಿನಲಾಗಿದ ಭೂಗಾವರೋಸವು ಕೆಟಿಸಿಕು ಕಾರ್ಯೆ
1961 ರ ಕಲಂ 69(2) ರ ಆಡಿಯಲ್ಲಿ ಆನೂರ್ಜಿತವಾಗಿರುವುದರಿಂದ ವನತಿ ಉಪಯೋಗಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ನಗರ ಮತ್ತು

1961 ರ ಕಲಂ 69(2) ರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅಸೂರ್ಜಿತವಾಗಿರುವುದರಿಂದ ವಸತಿ ಉಪಯೋಗವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ನಗರ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಾಂತರ ಯೋಜನಾ ಕಾಯ್ಕೆ 1961 ರ ಕಲಂ 69(4) ರಡೆಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಭೂರಾಯೋಗ ನಿಗಮಿತದಿಸುವ ಕೇರಿದುವುದೆ. ಹೊಸದಾಗಿ ಭೂಲುಪಯೋಗ ನಿಗಮಿತದಿಸುವ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯ ವಿವರಗಳು ಈ ಕೆಳಕಂಡಂತೆ ಇರುತ್ತವೆ. ಸದರಿ ಹೊಸದಾಗಿ ಭೂಲುಪಯೋಗ ನಿಗಮಿತದಿಸುವ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸಲಹೆ ಮತ್ತು ಅಕ್ಷೇಷಣೆಗಳನ್ನಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕಟಣೆ ಪ್ರಕಟನಾದ ಮೊದಲಾರಿಕೆಯ 15 ರವಿಸಗಳೊಳಗಾಗಿ ಸಲಹೆ ಮತ್ತು ಅಕ್ಷೇಷಣೆಗಳನ್ನು ಭಿರೀತವಾಗಿ ನಗರ ಯೋಜಕ ಸಮ್ಮಮೆ, ಬೆರಗಳೂಡು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಥಿಕಾರ, ಬೆರಗಳೂಡು ಕಛೇರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಲು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ನಿಗಧಿತ ಅವಧಿಯ ನಂತರ ಬರುವ ಯಾವುದೇ

ಕೈಕೊಂಡ್ರಹಳ್ಳಿ 11/1 0-25

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated June 12, 024 read with corrigendum dated June 18, 2024 fled with SEC with 18 SEC wit

SOBHA

SOBHA LIMITED

CIN: L45201KA1995PLC018475 Regd. Office: 'SOBHA' Sarjapur - Marathahalli Outer Ring Road (ORR), Devarabisanahalli, Bellandur Post, Bangalore - 560 103 Ph: +91-80-49320000, Email: investors@sobha.com www.sobha.com

SECOND REMINDER CUM FORFEITURE NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES

ON WHICH CALL MONEY IS TO BE PAID

In terms of provisions of the Companies Act, 2013 ('Act'), read with the relevant rules made thereunder, the First and Final Call Notice has been issued to such persons who were holders of the partly paid shares as on December 06, 2024, being the Record Date. The call payment period has since expired on January 10, 2025.

In this connection, the Rights Issue Committee of the Board of Directors of the Company (the "Committee"), duly authorised by the Board of Directors of the Company, at its meeting held on January 21, 2025, approved sending Reminder-cum-Forfeiture Notice from time to time for payment of the First and Final Call amount of Rs. 825.50 per partly-up equity share (comprising Rs. 500 towards face value and Rs. 820.50 towards securities premium) ("Reminder-cum-Forfeiture Notice") to the holders of such partly paid-up equity shares on which the First and Final Call Money remains unpaid for payment of such unpaid First and Final Call Money.

Accordingly, sending of Second Reminder-cum-Forfeiture Notice to all the members who have not paid the call money has been initiated on April 03, 2025.

The payment period is from Friday, April 18, 2025, to Friday, May 02, 2025 (both days inclusive). Payment is to be made through Cheque/ Demand Draft with collection center of Axis Bank Limited (made payable to Sobha Limited Partly Paid First and Final Call Money-R (For Resident shareholders), Sobha Limited Partly Paid First and Final Call Money-NR (For Non - Resident shareholders).

Please note that, failure to pay the Second Reminder cum Forfelture Money, as aforesald, shall render the partly pald-up equity shares of the Company, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the provisions of the Act, the Articles of Association of the Company and the Letter of Offer. The Company shall be entitled to deduct from any dividend payable to such members, if any, all sums of money outstanding on account of calls and interest due thereon in relation to the partly pald-up equity shares of the Company.

All correspondence in this regard may be addressed to Registrar to the Issue at below mentioned address:

Membership No: ACS 17222

MUFG

Date: April 03, 2025 Place: Bangalore

MUFG Intime India Private Limited

MUF6 Intime India Private Limited (Unit: Sobha Limited) C-101, 1st Floor, 247 Park Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai – 400 083, Maharashtra, India Tel No: +91 8108114949, Fax No.: 022-49186060

Fe-mail ID: sobha.callmoney@linkIntlme.co.in
Website: www.linkintime.co.in
SEBI Registration No: INRO0004058
Contact Person: Shanti Gopalkrishnan

ಸಹಿ/– ನಗರ ಯೋಜಕ ಸದಸ್ಯರು, ಬೆಂಗಳೂರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ, ಬೆಂಗಳೂರ



ಎಂದು ಬ್ಯಾಂಕಿನ ಪ್ರಧಾನ ವ್ಯವಸ್ಥಾಪ ಪಿ.ಮಂಜುನಾಥ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ.

ಪರಿಷ್ಕತ ಬದರಾವಣೆ ಮಹಾಯೋಜನೆ 2015 ಕೋರಿರುವ ಹೊಸ

ಪ್ರಕಾರ ಭೂಉಪಯೋಗ ಭೂಉಪಯೇ

ಆರೆಸಾರ್ವಜನಿಕ

ವರಷ್ಟರ ಜತಗನ ಚರ್ಚಿಗ ವರ್ಶಿಷ ಅರ್ಥ ಕಲ್ಪಿಸುವ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ. ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಬದಲಾವಣೆ ಅಥವಾ ಅವರೇ ಮುಂದುವರಿಯಬೇಕು ಎನ್ನುವುದು ಎಲ್ಲ ಕಾಲಕ್ಕೂ ಇರುವ ಸಹಜ ಬೇಡಿಕೆ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಏನೂ ಇಲ್ಲ ಎಂದರು.

0	ನೈನುವ್ಯ ರೈಲೈ
a-House	Marsid No.: CAO/CN/BNC/104/200 Deposit 28.03.2025
	ವಾರರು, ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳ ಪರವಾ
MATERIAL STATES	ಡಿರುವ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಇ-ಟೆಂಡರ್ಗಳು ಆಗೆ:

ನೆನಪಾಗಲಿಲ:

ಪ್ರಜಾವಾಣಿ ವಾರ್ತೆ

स्था तत्

ಪರಮೇಶ್ವರ

ಭವನ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಆಹ್ವಾನ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ, ಹೋಗಲಿಲ್ಲ. ನಾನು ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದಾಗ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೆ. ಈಗ ಅವರಿಗೆ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೆ. ಈಗ ಅಎಂಗ ನೆನಪಾಗಲಿಲ್ಲ ಎನಿಸುತ್ತದೆ'ಎಂದು ಗೃಹ ಸಚಿವ ಜಿ. ಪರಮೇಶ್ವರ ಹೇಳಿದರು.

ಸುದ್ದಿಗಾರರ ಜತೆ ಗುರುವಾರ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, 'ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಇತರೆ ಸಚಿವರ ದೆಹಲಿ ಭೇಟ, ವರಿಷ್ಠರ ಜತೆಗಿನ ಚರ್ಚೆಗೆ ವಿಶೇಷ

ಸದನದಲ್ಲಿ ಮಧುಬಲೆ ವಿಚಾರ ಎತ್ತಿದ್ದ ಸಹಕಾರ ಸಚಿವ ಕೆ.ಎನ್. ರಾಜಣ್ಣ ನಂತರ ತಣ್ಣಗಾಗಿದ್ದಾರಲ್ಲಾ ಎಂಬ ನಂತರ ತಣ್ಣಗಾಗಿದ್ದಾರಲ್ಲಾ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆಗೆ, 'ಸಿಐಡಿ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸುತ್ತಿದೆ. ಆ ಕುರಿತು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ'

to trogen to ROB-LC-56-TK-ASK)

OF SHE IN SHITRLY OF SHEET

ರೈಲು ಗಾಲಿ ಕಾರ್ಖಾನೆ

'ಕಾವೇರಿ ಆನ್ ಫ್ಲೀಲ್ಸ್' ಶೀಘ್ರ ಜಾರಿ

ಆನ್ಲೈನ್ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಯೋಜನೆ: ಟ್ಯಾಂಕರ್ ಮೂಲಕ ನೀರು ಸರಬರಾಜು

ಬೆಂಗಳೂರು: ಆನ್-ಲೈನ್ ಮೂಲಕ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಮಾಡುವ ಜನರ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಶುದ್ದ ಕುಡಿಯುವ ನೀರನ್ನು ಟ್ಯಾಂಕರ್ ಮೂಲಕ ಪೂರೈಸುವ 'ಸಂಚಾರಿ ಕಾವೇರಿ- ಕಾವೇರಿ ಆನ್ ವ್ಹೀಲ್ಡ್' ಯೋಜನೆಯನ್ನು ಬೆಂಗಳೂರು ಜಲಮಂಡಳಿ ಶೀಘ್ರವೇ ಜಾರಿಗೆ ತರಲಿದೆ.

ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಅಂತರ್ಜಲ ಮಟ್ಟ ಕಡಿಮೆಯಾದಾಗ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಕಡಿಮೆಯಾದಾಗ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಖಾಸಗಿ ಟ್ಯಾಂಕರ'ಗಳು ದರವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸು ವುದರಿಂದ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು 'ಕಾವೇರಿ ಅನ್ ವ್ಹೀಲ್ಸ್' ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಜಲಮಂಡಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಮ್ ಪ್ರಸಾತ್ ಮನೋಹರ್

ನಾಳೆ ಯದೆಯೂರು ರಥೋತ್ನವ

ಯಡೆಯೂರು ಸಿದಲಿಂಗೇಶ್ವರ

ಯಡೆಯೂರು ಸಿದ್ಧಲಿಂಗೇಶ್ವರ ರಥೋತ್ರವ ಏ. 5ರಂದು ಅಪರಾಹ್ನ 12 ಗಂಟೆಗೆ ನಡೆಯಲಿದೆ. ಶನಿವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ಸಿದ್ಧ-ಲಿಂಗೇಶ್ವರ ಗದ್ದುಗೆಗೆ ಅಲಂಕಾರ ಮತ್ತು ಪೂಜೆ ನಡೆಯಲಿದೆ. ಸಂಜೆ ಉತ್ತಮ ರಾಸುಗಳಿಗೆ ಬಹುಮಾನ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಏ. 6ರಂದು ರಾತ್ರಿ ಬಿಲ್ಲವೃಕ್ಷ ವಾಹನೋತ್ಸವ, ರಾತ್ರಿ ಬಿಲ್ಡವೃಕ್ಷ ವಾಹನೋತ್ಸವ, 7ರಂದು ರಾತ್ರಿ ಬೆಳ್ಳಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ನಡೆಯಲಿದೆ. ನಾಡಿನ ವಿವಿಧ ಭಾಗದಿಂದ ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ.

ಸೈಯವ್ಯ ರೈಲ್ಟೆ ಇ-ಟೆಂಡರು ಸೂಚನೆ ಸಂ. 43 UBL 2024-2: ದಿನಾಂಡ: 27.03.2025 ಕಳ ಸಹಿದಾರರು, ಭಾರತದ ರಾಜ್ಞಾನತಗಳ ಪರವ ಗಣನೆ ಸರಿರುವ ಶಾರ್ಮಾನಿಗಳಿಗೆ ಇ-ಟೆಂಡರಗಳ

ಪ್ರಾನಿಸಿದ್ದಾರೆ:
ಪವಾಗರಿಯ ಹೇಳಿದ ಅಂತಾಜ ಪೌಲ್ಯ
ಲವ ಸಾರ್ವನಿ:
ಪತ್ರ 76.58.333.31
ನಟಿ ವ್ಯಾಮೀನ್ - ಪನಲಾರು (ಎಸ್.20)
ಪನ್ನ ಅಡ ಕುಮಾರಿ-1: ಬರಲ್ ನಟವೆಗೆ ಪ್ರಾನ್ ಪ್ರಾನ್ಯ ಅಡ ಕುಮಾರಿ-1: ಬರಲಿಗೆಗಳನ್ನು ಪ್ರಾನ್ಯ ಪ್ರಕ್ಷಣೆ ಕುಮಾರಿ-1: ಬರಲಿಗೆಗಳನ್ನು ಪ್ರಾನ್ಯ ಪ್ರಕ್ಷಣೆ ಕುಮಾರ್ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ಪ್ರಸ್ತಾ ಪತ್ರ ಮಾರ್ಚ್ ಸಮರ್ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ಪತ್ರ ಮಾರ್ಚ್ ಸಮರ್ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ಪತ್ರ ಮಾರ್ಚ್ ಸಮರ್ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ಪರ್ಕಸ್ತು ಮಾರ್ಗರು ಸಂಪರ್ಕಸುವ ಸಾರ್ಬನಿಯ ಸಾರ್ವಸ್ತೆಯಗೆ ಸಂಪರ್ಕಸುವ ಸಾರ್ಬನಿಯ

2 may currently to 8.18.44.714.65 By first array formin more end ರೀ 1) ಹುಬ್ಬಳ್ಳ ವಿಧಾಗದ ಹೆಚ್*ಜಿ*) ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಲಚಾ

ವಂಪ್ರೆ ಶ್ರಿಚಾಗೀಯ ಸಿಗ್ನೆನ್ನು ಇ ಪಾರಸಂಪರ್ಣ ಪಾತ್ರ



ಎನ್ಐಎಎನ್ಪಿ/ಎಡಿವಿ-05-ಸಿಡಿಎನ್/2024-25

ಎಐಸಿಆರ್ ಪಿ (ಎನ್.ಪಿಐಇಆರ್ ಪಿಎ) ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿ ಆಧಾರದ ಮೇರೆಗೆ ಒಂದು ಯಂಗ್ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ 1 ಹುದ್ದೆಗೆ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳಲ 21.04.2025 ರಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 10.30 ಗಂಟೆಗೆ ನೇರ ಸಂದರ್ಶನ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಮಾಸಿಕ ಕ್ರೋಢಿಕೃತ ಸಂಭಾವಣೆ ರೂ. 30,000/- ಆಗಿರುತ್ತದೆ. ಜಾಹೀರಾತಿಗಾಗಿ ಸಂಸ್ಥೆಯ www.nianp.res.in ವೆಬ್ಸ್ಟರ್ಗೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ



ಈ ಮೂಲಕ ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲಾ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗ ಯಪಡಿಸುವುದೇನೆಂದರೆ, ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆ ಹೊಸಕೋಟಿ ತಾಲ್ಲೂಕು ತೀಯಪರಿಸುವುದೇನೆಂದರೆ. ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ಪಕ್ಷೆ ಹೊಸಕೊಂಡಿ ತಾಲ್ವಹಿ ಸಮೇತನವರು ಕ್ಷಾಮಾ ಪಂಜಾಬತಿ ಪಕ್ಷಿಪ್ರಂದ ಸಮೇತನವರು ಕ್ಷಾಮಾ ಆಂತಕ್ಷಿಕ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಕ್ಷಾಭಾವಕವಾಗಿ ಹಾಗೂ ಪಕ್ಷಕಿವೆತ್ತವಾಗಿ ಬೆಳೆಯವು ಸುಮಾರು 40 ನೀಟಗಿಲ ಒಂಗಿದ ಮುಗಳು ಹಾಗೂ ಇತರೆ ಹಾನಿಯ ಸುಮಾರು 40 ನಗರನ್ನು ಬಿ.ಸುವಳಿ ಯೋಜನೆಯಡಿ ಯುನೈಟೆಡ್ ವೇ ಬೆಂಗಳೂರು ಸಂಸ್ಥೆಯವರು ಕೆರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲು ಉದ್ದೇಶಿಸಿದ್ದು, ಅಧ್ಯವೃದ್ಧಿ ಕಾಮಾಡುಗೆ ಅಧ್ಯಜನವುರು ಎವಿದ ಹಾತಿಯ 50 ಮಾರಗಳ ತೆರವಿಗಾಗಿ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಮನವ ಸ್ಥೆಲಿಸುವ, ವಿವರಗಳು ಈ ಕಳಕಂಡಂತಿರುತ್ತವೆ.

sourier core, accept a	ರಣದ ಸಲ್ಲಸದ್ದು, ಬದರಗಳು ಈ ಕಳಕರಡರಾದುತ್ತವೆ.
ಯೋಜನೆ ಹೆಸರು	ಸಿಎಸ್ಆರ್ ಯೋಜನೆಯಡಿ ಯುನೈಟೆಡ್ ವೇ ಬೆಂಗಳೂರು ಸಂಸ್ಥೆಯವರು ಹೊಸಕೋಟೆ ತಾಲ್ಲೂಕು ಸಮೇತನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಸಮೇತನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಅಂದಕ್ಷನ ಕಿರೆಯಲ್ಲಿ ಕೈಗೊಳ್ಳಲು ಉದ್ದೇಶಿಸಿರುವ ಕೆರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿ
ಏಜೆನ್ಸಿಯ ಹೆಸರು	ಯುನೈಟೆಡ್ ವೇ ಬೆಂಗಳೂರು
ಮರ ತೆರವುಗೊಳಿಸುವ ಉದ್ದೇಶ	ಕೆರೆಯನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುವ ಕಾಮಗಾರಿ
ಯೋಜನಾ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆಡ್ಡ ಬರುತ್ತಿರುವ/ ತೆರವುಗೊಳಿಸ ಬೇಕಾಗಿರುವ ಮರಗಳು	89
ಆಕ್ಷೇಷಣೆ ಸಲ್ಲಿಸಲು / ಹೆಚ್ಚನ ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಲು (ಸಾರ್ವಜನಿಕರು ನೇರವಾಗಿ/ ಇ–ಮೇಲ್/ಕಿಂಚೆ ಮುಖಾಂತರ ಈ ಕೆಳ ಸಹಿದಾರರ ಕಚೇರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು / ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಬಹುದು.	

ಮೇಲ್ಕಂಡ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿನ ಮರಗಳನ್ನು ಶೆರವುಗೊಳಿಸುವ ಸಂಬಂಧ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಪಡೆ/ ಸಲಹೆಗಳಿದ್ದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ವೃಕ್ಷ ಸಂರಕ್ಷಣಾ ಕಾಯದೆ 1976 ಸೆಕ್ಷನ್ 8(3) (wil ರ ಸಲಹೆ–ಸೂಚನೆಗಳನ್ನು ನೀಡಲು ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗಿದೆ. Bijan Kumar Dash Company Secretary & Compliance Office

ಟ್ರಾಂಕರ್ಗಳ ನೋಂದಣಿಗೆ ಅವಕಾಶ ಖಾಸಗಿ ಟ್ಯಾಂಕರ್ನವರು ಜಲಮಂಡಳಿಗೆ ಬಾಡಿಗೆ ಆಧಾರದಲ್ಲಿ ಟ್ಯಾಂಕರ್

ಹಡುಗೆ ರಥಕಿಯ್ಯ ಪ್ರಕ್ರಿಯಿಂದ ನೀಡಬಹುದು, https://bwssb. karnataka.gov.in/ ನಲ್ಲಿ ಟ್ರಾಂಕರ್ ಮಾಲೀಕರು ನೋಂದಣಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಎಂದು ಜಲ ರಾಮ್ ಪ್ರಸಾಕ್ ಮನೋಹರ್ ಹೇಳಿದರು. ನಗರದ ಹಲವು ಪ್ರದೇಶಗಳಲಿ ಖಾಸಗಿ ಟ್ಯಾಂಕರ್'ಗಳು ದರ ಏರಿಕೆ

ನಾಗರದ ಹಲವು ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಖಾಸಿಗೆ ಟ್ಯಾಂಡರಗಳು ದರ ಏಲಕ ಮಾಡಿಯವ ಭೈ ಮಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ವರಣಗಳಾಗಿವೆ. ಜಲವಂಡಳಿಯ ಬಳಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನೀರು ಲಭ್ಯವಿದೆ. 110 ಹಳ್ಳಿಗಳ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಟ್ಯಾಂಕರ್ ನೀರವು, ಅವಲಂಬಿಸಿರುವವರಿಗೆ ಗುಣಮಟ್ಟದ ನೀರವು, ಒದಗಿಸುವುದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಗುರಿಯಾಗಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಖಾಸೆಗೆ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳ ಮಾಲೀಕರು, 'ಕಾವೇಲಿ ಆರ್ ಪ್ಲೀರ್', ಇಲ್ಲಿ ಏಪ್ರಿಲ್ 10ರವರೆಗೆ ನೋಂದಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು' ಎಂದರು.

ಯೋಜನೆ ಅನುಷ್ಟಾನಕ್ಕೆ ಅ್ಯಪ್ ಸಕಾಲದಲ್ಲಿ ನೀರು ಪೂರೈಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೂ ವೆಬ್ಸ್ಟ್ ಟ್ ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. ಜನರಿಗೆ ದರ ಏರಿಕೆಯ ಭಯವಿರುವು ನಾಗರಿಕರ ಬೇಡಿಕೆಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ದಿಲ್ಲ ಯಾವುದೇ ಹೆಚ್ಚುವರಿ ಶುಲ್ಕ

ವಿಧಿಸುವುದಿಲ್ಲ. ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲೇ ಹಣ ಪಾವತಿಸುವ ಅವಕಾಶವಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು.

ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿರು ವಂತಹ ನೀರನ್ನು ಅಗತ್ಯವಿರುವ ಜನರಿಗೆ ಸರಬರಾಜು ಮಾಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದಾಗಿದೆ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಶೀಘ್ರವೇ ಯೋಜನೆಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಿದ್ದಾರೆ'

ಹಳ್ಳಿಗಳಲಿ ಸಂಪರ್ಕ ಪಡೆಯಲು ಅರ್ಜಿ ಸಲಿಸಿರು ವವರಿಗೆ ನೀರು ಪೂರೈಕೆಯಲ್ಲಿ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗುವುದು ಎಂದು ರಾಮ್ ಪ್ರಸಾತ್ ಮನೋಹರ್ ಅವರು ತಿಳಿಸಿದರು.

ವಿದ್ಯುತ್ ದೂರು: ವಾಟ್ಸ್ಆ್ಯಪ್ ಬಳಸಿ

ಬೆಂಗಳೂರು: ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆಯ ಸೃಷ್ಯಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದೂರುಗಳ ಶೀಘ್ರ ಪರಿಹಾರ ಹಾಗೂ ವಿಲೇವಾರಿಗೆ ಬೆಸ್ಕಾಂ ವ್ಯಾಪ್ತಿಯ 8 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ 11 ವಾರ್ಟ್ ಫ್ರತ್ ಸಹಾಯವಾಣೆ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದು, ಗ್ರಾಹಕರು ಸದುಪ ಯೋಗ ಪಡೆಯಬೇಕು ಎಂದು ಬೆಸ್ಕಾಂ ಕೋರಿದೆ. ಬೆಸ್ಕಾಂನ 1912 ಸಹಾಯವಾಣೆ ಸಂಖ್ಯೆಯು ದಿನದ 24

ದಸ್ಯಾನ 1912 ಸಹಾಯವಾಣ ಸಂಖ್ಯಯ ದನದ 24 ಗಂಟೆ ಕಾರ್ಯನಿನಕೊಳಿತ್ತುವೆ. ಮಳೆಗಾಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಹಾಯವಾಣಿಗೆ ಕರೆಗಳ ಮಹಾಪೂರವೇ ಹರಿದುಬರುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಚರ್ಕನಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿತ್ತು. ತಾನಾಗುತ್ತಿತ್ತು. ತಾನಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಸಂದೇಶ ಕಳುಹಿಸುವ ಮೂಲಕ

ಸಹಾಯವಾಣ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದೂರುಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮುಂಗಾರು ಮಳೆ ಅರಂಭಗೊಳ್ಳುತ್ತಿ-ರುವ ಕಾರಣ ಬೆಣ್ಣುರ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1912ಕ್ಕೆ ಬರುವ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಬಂಧಿತ ದೂರುಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಗಣನೀಯವಾಗಿ ಪೆಚ್ಚಳವಾಗಲಿದ್ದು, ತರೆಗಳ ಒತ್ತಡದಿಂದಾಗಿ 1912 ಸಂಪರ್ಕ

ದಕ್ಷಿಣ ವೃತ್ತ: 8277884011 ಪಶ್ಚಿಮ ವೃತ್ತ: 8277884012 ೊರ್ವ ವೈತ್ತ: **8277884013** ನಗರ ಜಿಲೆ ಉತರವ್ಯತ:8277884014. 8277884015, 8277884016 ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾವುರ ಜಿಲ್ಲೆ ರೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾ ರಾಮನಗರ ಜೀ 8277884018 8277884020 8277884021 ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆ

ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಗ್ರಾಹಕರು ವಾಟ್ಸ್ಆ್ಮಪ್ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳಿಗೆ ಸಂದೇಶದ ಜೊತೆಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದೂರಗಳ ಪೋಟೊ ಹಾಗೂ ವಿಡಿಯೊಗಳನ್ನು ಕಳುಹಿಸಬಹುದು ಎಂದು ಬೆಸ್ಕಾಂ ಪ್ರಕಟಣೆ ತಿಳಿಸಿದೆ.

ಗೋಮಾಂಸ: ವಾಹನ ತಡೆದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು

ದೊಡ್ಡಬಕ್ಕಾಪುರ: ತಾಲ್ಲೂಕಿನ ತಿನ್ನ-ಗಾನಪಕ್ಕೆ ಮತ್ತು ಗುಂಬೂರು ನಡುವೆ ಗುರುವಾರ ಗೂಡ್ಸ್ ವಾಹನ ತಡೆದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಕ್ರಮವಾಗಿ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದ ಒಂದು ಜನಗೂ ಹೆಚ್ಚು ಗೋಮಾಂಪ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂಪುರದಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ತೆರೆದ ಗೂಡ್ಸ್ ವಾಹನದಲ್ಲಿ ಮಾಂಸ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದುವನ್ನು ಕಂಡ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನಾಹನ ತೆಗೆಗೆ ಗಾವಸ್ಥಾನರು

<u>ತಡೆದು</u>

ಪ್ರಸ್ತಾವ 3ರಸ್ಕಾರ

ಹುಬ.ಳಿ.ಯ

ಬೆಂಗಳೂರು: ತನ್ನ ಅಧೀನದಲ್ಲಿರುವ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕಾನೂನು ಕಾಲೇಜನ್ನು

ಹುದ್ದಳ್ಳಯ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕಾನೂನು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹಸ್ತಾಂತ ರಿಸುವಂತೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದ ಪ್ರಸ್ತಾವ ತಿರಸ್ಕರಿಸಲು ಬೆಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ನಿರ್ಧರಿಸಿದೆ.

1976ರಿಂದಲೂ ಬೆಂಗಳೂರು

1976ರಿಂದಲೂ ಬೆಂಗಳೂರು ವಿವಿ.ಯ ಘಟಕ ಕಾಲೇಜು ಸ್ಥಾನ ಪಡೆದಿರುವ ಯೂನಿವರ್ಸಿಟ ಕಾನೂನು ಕಾಲೇಜನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಡ ದಿರಲು ಸಿಂದಿಕೇಟ್ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಣಯ ಅಂಗೀಕರಿಸಿದ್ದು, ಸರ್ಕಾರದ ಗಮನ್ನೆ ನಿರ್ಣಯ ನಿ

ತರಲಾಗುವುದು ಎಂದು ಕುಲಪತಿ

ಎಸ್.ಎಂ. ಜಯಕರ ಹೇಳಿದರು.

ಕರ್ನಾಟಕ

ವಾಹನ ತಡದು ಗ್ರಾಮಾಂತರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ವಾಹನ ಚಾಲಕ ಪರಾರಿಯಾಗಿದ್ದಾನೆ. ಆತ ಪರಾರಿಯಾಗಲು ಸಹಕರಿಸಿದ

ಗೋಮಾಂಸ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದ ಗೂಡ್ತ್ ವಾಹಾ ಅರೋಪದಲ್ಲಿ ಮೂವರನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಗ್ರಾಮಾಂತರ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದು ವಿಚಾರಣೆ ದೂರು ದಾಖಲಾಗಿದೆ.

ಕಾಲೇಜು ಹಸ್ತಾಂತರ 'ತಾಂತ್ರಿಕ ಶಿಕ್ಷಣ: ಕನ್ನದದಲ್ಲಿ ಬೋಧಿಸಲಿ'

ಬೆಂಗಳೂರು: 'ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಾಂತ್ರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪಠ್ಯದ ಆಶಯ ಸಾಕಾರ ಗೊಳ್ಳಬೇಕಾದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಬೇಕು' ಎಂದು

ಕನ್ನಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪುರುಷೋತ್ತಮ ಬಿಳಿಮಲೆ ಅವರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವ ಡಾ.

ಎಂ.ಸಿ. ಸುಧಾಕರ್ ಅವರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿರುವ ಅವರು, 'ತಾಂತ್ರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪಠ್ಯವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮುದ್ರಿಸಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೀಡಲು ವಿದ್ಯಾಥಿ ಮುಂದಾಗಿರುವುದು ಕನ್ನಡದ ಉಳಿಪಿನ ಸರ್ಕಾರ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಾರ್ಹ. ಸರ್ಕಾರದ ಕ್ರಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಗ್ರಹಿಕಾ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೆಚ್ಚಿಸಲು ಸಹಕಾರಿ. ಈ ಸದಾಶಯ-

ಉಪನ್ಯಾಸಕರಿಗೆ ಗುಣಮಟ್ಟದ ತರಬೇತಿ ನೀಡಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬೋಧಿಸುವಂತೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಬೇಕು' ಎಂದಿದ್ದಾರೆ.

'ಕನಡದಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪದವ ಪಡೆಯಲು ಮುಂದೆ ಬರುವ ತಾಂತ್ರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಎದ್ಯಾರ್ಥಿ ಎಂತನ ನೀಡಬೇಕಿದೆ. ಗುಣಮಟ್ಟದ — ಶ್ರಿಕ್

ಾೀತ್ರಮ ನೀಟಿಮಟ್ಟಿದ ತಾರಿತ್ರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಕನ್ನಡದ ಮೂಲಕ ಲಭ್ಯ ಎನ್ನುವ ಮನಚಿಕ್ಕಿತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಮೂಡಿಸುವುದು ಸರ್ಕಾರದ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಲಿಯುವ ಬಗೆಗಿನ ಕೀಳರಿಮೆ ತೊಡೆದು ಹಾಕಬೇಕು ಎಂದು ಪುರುಷೋತಮ ಬಿಳಿಮಲೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ.

ಉಚ್ಚಾಟನೆಗೆ ಬಿಎಸ್ವೈ क्मप्रधः क्राउज्रूष

ಬೆಂಗಳೂರು: 'ಯತ್ನಾಳ ಅವರನ್ನು ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡದಿದ್ದರೆ ನೇಣು ಹಾಕಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಎಂದು ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಬ್ಯ್ಯಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡಿ ದ್ದರಿಂದಲೇ ನನ್ನನ್ನು ಉಚ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ' ಎಂದು ಶಾಸಕ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ ಯತ್ತಾಳ ಹೇಳಿದರು.

ಸುದ್ದಿಗಾರರ ಜತೆ ಗುರುವಾರ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, 'ತಮ್ಮ ಮಗನ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅಹೋರಾತ್ರಿ ಧರಣೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ದ್ದಾರೆ. ತಾವು ಸಾಯುವ ಮುನ್ನ ವಿಜಯೇಂದ್ರ ಅವರನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತಿ ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವುದು ಅವರ ಆಸೆ

ಎಂದರು. 'ಬಿ.ವೈ.ವಿಜಯೇಂದ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದಿಂದ ಕೆಳಗಿಳಿಯದ ಹೊರತು ನಾನು ಪುನಃ ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಕುಟುಂಬದ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಹೊರ ಹೋಗಬೇಕು

ಎಂದು ಯತ್ನಾಳ ತಿಳಿಸಿದರು. 'ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಲೂಟ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಮಾರಿಷಿಯಸ್, ಮಾತನಾಡು. ಆಗ ಮಾರಜನಾಸ್, ನಿರ್ದಾಶ ಆತ್ರಿ ಇದೆ. ಇಡಿ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಆತ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಚೇಲಾಗಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿಸುವ ಬದಲು ವಿಜಯೇಂದ್ರ ನೇರವಾಗಿ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲಿ' ಎಂದು ಬಸನಗೌಡ ಯತ್ನಾಳ ಸವಾಲು ಬಿ.ಎಂ.ಐ.ಸಿ.ಎ.ಪಿ.ಎ., ಬೆಂಗಳೂರು. ಹಾಕಿದರು.

ಬೆಂಗಳೂರು—ಮೈಸೂರು ಇನ್ಇಷ್ಟಾಸ್ವಕ್ಷರ್ ತಾಲಿಡಾರ್ ಪ್ರದೇಶ ಯೋಜನಾ ಪ್ರಾಥಿತಾರ ನಂ. 28: ಜನೇ, ಲೂಸಲೇನ, ರೇಸೋರ್ನ ಲೈ ಬೇಗಿನೂ.560 009 ದೂ: 080–22341230/35 ಇ–ಮೇಶ: bmicapa@gmail.com

ಈ ಜಮೀನನ್ನು ಭೂ ಉಪಯೋಗ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವುದರಿಂದ, ವಸಕಿ

ನಾಗೂ ಅಭ್ಯವೃಧ್ಯಕ ಅವಕಾಶ ಜದಗಿಸಲಾಗುವುದು. 2) ವಿನ್ಯಾಸ ಅಧವೃದ್ಧಿ ನಡೆಯುವಾಗ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು ಸೃಷ್ಟಿಯಾಗುತ್ತವೆ.

 ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳು ಉತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ವೃದ್ಧಿಯನ್ನು ಕಾಣಲಿದೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮೂಲಕ ಉತ್ತಮ ರಸ್ತೆಗಳು, ಉದ್ಯಾನವನ ಹಾಗೂ ಮತ್ತಿತರ ಆಗತ್ಯ ಸೌಕರ್ಯಗಳು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಲಭ್ಯವಾಗುತ್ತವೆ.

ಸದರಿ ಭೂ ಉಪಯೋಗ ಬರಲಾವಣೆ ಪ್ರಸ್ತಾಪನೆಯ ಬಗ್ಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ಯಾವುದೇ ಆಕ್ಷೇಷಣೆಗಳು ರದ್ದಲ್ಲಿ ಅವುಗಳನ್ನು ಈ ಪುಕುಣಿಯ ದಿನಾಂಕದಿಂದ 15 ದಿವಸಗಳೊಳಗಾಗಿ ಸೂಕ್ತ ಕಾರಣಗಳೊಂದಿಗೆ ಲಿಖಿಕವಾಗಿ ಸದಸ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಒಎಂ.ಎ.ಸಿ.ಎ.ಸಿ.ಎ. ಬೆಂಗಳೂರು ಇವರಿಗೆ ಈ ತರರ್ಯವರ್ತಗಳು, ಬಿ.ಜರಂಜನಿಸಬಹುದು ಬರಗಳು ಇವರಗೆ ಈ ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿನ ಮೇಲ್ಕಂಡ ವಿಳಾಸಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ನಿಗಧಿತ ಆವಧಿಯ ನಂತರ ಸ್ವೀಕೃತವಾಗುವ ಆಕ್ಷೇಪಣೆಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ.

ಸಹಿ/- ಉಪ ಅರಣ್ಯ ಸಂರಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ, ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ವಿಭಾಗ, ದೇವನಹಳ್ಳಿ

ಇ–ಮೇಲ್ ಐಡಿ: <u>info@uwbengaluru.org</u> ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ: 080–40906345

ಈ ಪ್ರಕಟಣೆ ಹೊರಡಿಸಿದ ದಿನಾಂಕದಿಂದ ದಿನಗಳೊಳಗಾಗಿ. ಸೂಚನೆ: ಆಕ್ಷೀಪಣೆಗಳು ಯೋಜನೆಗೆ ಮಾತ್ರ ಸಂಬಂಧಿಸಿರಬೇಕು.